

24th August, 2021

The Secretary
The Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
27th Floor, Dalal Street
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref: Security Code no. 517119

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Publication of Notice of Annual General Meeting of the Company in the following newspapers.

Dear Sir/Madam,

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement published in following newspapers dated 24.08.2021:

The Financial Express Journal, Mumbai (English), Navshakti (Marathi), Mumbai, The Financial Express (English), Pune, Loksatta (Marathi), Pune

intimating about Annual General Meeting of the Company scheduled to be held on 22nd September, 2021.

The said Notice is also available on the website of the Company www.pcstech.com:

This is for your information and record.

Thanking you


Yours faithfully,

For PCS Technology Limited

Mehul Monani

Company Secretary and Compliance Officer

FINANCIAL EXPRESS



LYNX MACHINERY AND COMMERCIALS LIMITED

CIN: L29299MH1960PLC011870 Regd. Off: Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai 400 008. PAN No: AAACL4374K | GSTIN: 27AAACL4374K1Z9 TEL: (91) 22 2302 7900 | FAX : (91) 22 2307 7231 Website: www.lynxmachinery.com | Email: coseo@lynxmachinery.com

Scrip Code No. 505320 NOTICE OF 60" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that an 60th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 13th September, 2021 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") /other Audio Visual Means ("OAVM") without the presence of physical quorum to transact the business as set out in Notice of 60th AGM.

The Register of members and share transfer book will remain close from Monday 6"September, 2021 to Monday, 13" September, 2021 (both days inclusive) for the purpose

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-e-voting) for all the business to be transacted at the 60th Annual General Meeting.

The e-voting shall commence on Friday, 10" September 2021 at 9:00 a.m. and ends Sunday, 12" September, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting facility shall not be allowed after the aforementioned end date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or in the 60" AGM of the Company is 06" September, 2021.

The Company is also providing "Venue e-voting" Services on the day of 60" AGM, the shareholder who has not voted during the "Remote e-voting period" can vote at the time of 60" AGM through "Venue e-voting."

Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform by Microsoft Team. Members may excess the platform to attend the AGM though VC at 60"

AGM of Lynx Machinery and Commercials Limited Microsoft Teams Meeting. The whole link for members who wants to type the link on Mobile or Laptop is https://bit.ly/3CH778g

Detailed procedure of remote e-voting/venue e-voting and attending the AGM through VC/OAVM has been provided in the Notice of the AGM. Members may participate in the 60" AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the 60" AGM

The Notice of 60" AGM along with Annual Report of the Company has been sent through electronic mode to all shareholders of the Company whose email Ids were registered with Company/ Depository Participants. It is also available on the website of the Company at www.lynxmachinery.com and also available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for memerbs and e-voting user manual for members available at www.evotingindia.com under the help section, or write email helpdesk.evotinga@cdslindia.com. Telephone No. 18002005533.

By order of the Board For Lynx Machinery and Commercials Limited

Sd/-

Pradyumna Jajodia Director (DIN: 00138175)

DES PCS TECHNOLOGY LIMITED

TECHNOLOGY CIN: L74200MH1981PLC024279

Place : Mumbai

Date: 21/08/2021

Corp. off: 8" floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai-400710. Tel:-02241296111, Fax: +91-22-22851489,

Regd.Off: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Website: www.pcstech.com Email: investorsgrievances@pcstech.com

NOTICE OF 40™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE.

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("40th AGM") of the Company will be held on Wednesday, 22nd September, 2021 at 12.30 p.m through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of 40" AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, social distancing norms to be followed and the restrictions imposed on the movement of people and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, and all other relevant circular issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12,2020 and January 15, 2021, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "the SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), the Fortieth Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted through Video Conference / Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility on Wednesday, September 22, 2021, at 12.30 p.m.(IST), to transact the business as set out in notice of AGM.

The Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2020-21 ("Annual Report') is sent on 21st August, 2021 only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Transfer Agent viz. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA"), in accordance with the MCA Circulars and SEBI Regulations. For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the email addresses is not registered with DPs/ Company/ RTA, members may sent request for the same on Companys' email id on investorsgrievances@pcstech.com

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same at the following link:- https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx The Notice of the 40th AGM of the Company and the Annual Report for the FY 2020-2021. is available on the website of the Company at www.pcstech.com and the same is also displayed on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com.

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, notice is further given that the Register of members and Share Transfer Books will remain close from Wednesday, 15th September, 2021 till Wednesday, 22nd September, 2021 (both day inclusive) for the purpose of Annual General meeting. Voting through Electronic means

The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

During the remote e- voting, members of the Company holding shares either in physical form or Dematerialized form, as on the cut-off date i.e. September 15, 2021 may cast their vote electronically on the business as set forth in the notice of AGM through electronic voting system of CDSL. The votes once cast by the member cannot be allowed

to change it subsequently or cast the vote again. All the members are informed that: The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is

September 15, 2021. The remote e-voting shall commence on Sunday, 19th September, 2021 from 10:00 a.m. (IST)

The remote e-voting shall end on Tuesday, 21" September, 2021 by 05:00 p.m. (IST). The members who have already cast their vote through remote e-voting may attend

the meeting but shall NOT be entitled to cast their vote again at the AGM. Since this AGM is to be conducted, through Video Conference (VC) / Other Audio-

Visual Means (OAVM), the facility for voting through ballot paper is not available at

The members whose name is recorded in the register of members maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote

The members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are already registered with CDSL for e-voting may use their existing user ID and password for casting a vote and the members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

Procedure to Raise Questions / Seek Clarifications with Respect to Annual Report: As the AGM is being conducted through VC / OAVM, members desiring any information relating to the annual accounts of the Company are requested to send an email to the Company at investorsgrievances@pcstech.com, at least ten (10) days before the meeting, mentioning their name, complete 16 digit demat account no. / folio no., email address and mobile number. Only those requests as received from the members on the investorsgrievances@pcstech.com on or before Saturday, September 11, 2021 shall be considered and responded to, prior / until the date of the AGM by way of email / phone call. Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number at investorsgrievances@pcstech.com. from 16th September, 2021 (9.00 a.m. IST) to 18th September, 2021 (5.00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

Members who hold shares of the Company as on 15th September, 2021 being the cut of date for this purpose and have registered themselves as a speaker will be allowed to express their views / ask questions during the AGM and they may have to allow camera access during the AGM.

Procedure for attending the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of AGM provided by CDSL at www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials. Kindly note that, notice of the AGM is also accessible on www.evotingindia.com. The members who are already registered with CDSL for e-voting may use his existing user ID and password for casting a vote and the members who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By Order of the Board PCS TECHNOLOGY LIMITED Place: Mumbai Mehul Monani Date: 23/08/2021 Company Secretary and Compliance Officer

DELTA MANUFACTURING LIMITED

(formerly known as Delta Magnets Limited) Regd. Off: B-87, MIDC, Ambad, Nashik - 422 010, Maharashtra. CIN: L32109MH1982PLC028280 Tel. No. 91-253-2382238/67 Fax No. 91-253-2382926 Email ID: secretarial@dmltd.in Website: www.deltamagnets.com

NOTICE OF THE 39™ ANNUAL GENERAL MEETING TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday September 28, 2021 at 02:30 p.m. Indian Standard Time (IST) through video – conferencing (VC) / other audio visual means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM

In view of the continuing COVID-19 (Coronavirus) pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular Nos. 20/2020 and 02/2021 dated May 05, 2020 and January 13, 2021 respectively read with its Circular Nos. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and April 13, 2020 respectively (collectively referred to as the "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members of the Company. Accordingly, in compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / its Share Transfer Agent (STA) or relevant Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and Circulars Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will also be made available on the Company's website at www.deltamagnets.com and on the websites of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the service provider engaged by the Company viz. National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company will be providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting will be provided in the Notice of the AGM.

Manner of registering / updating email addresses, mobile number & change of address and manner of registering mandate of bank accounts:

Physical Holding: Send a request to the STA of the Company viz. Freedom Registry Limited at

	<u>support@freedomregistry.co.in</u> providing name of shareholder, folio number, scanned copy of the share certificate (front and back), self – attested scanned copy of Permanent Account Number (PAN) for registering email address.
	Following additional details need to be provided for updating bank account records:
	(a) Name and branch of the Bank,
	(b) The Bank Account type,
	(c) Bank account number,
	(d) 9-digit MICR No.,
	(e) 11 - digit IFSC Code, and
	(f) Scanned copy of the cancelled cheque of active core bank account bearing the name of the first shareholder
	The request for taking note of change of address can be lodged with STA of the Company at the address provided below and attach the self – attested copy of the Passport / Utility Bill / Bank Statement not older than 3 months.
Demat Holding:	Please contact your Depository Participant ("DP") and register your email address and

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through remote e-voting.

The shareholders of the Company may contact the STA, Freedom Registry Limited at:

Freedom Registry Limited; Plot No.101,19th Street, MIDC Area, Satpur, Nasik - 422 007. Ph. (0253) 2354032;

Email: support@freedomregistry.co.in For Delta Manufacturing Limited

bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

(formerly Delta Magnets Limited) Anannya Godbole Company Secretary

Place: Mumbai Date: August 24, 2021

ACS No. 23112 OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Regd. Office: 9, M.P. Nagar, 1st Street, Kongu Nagar Extn, Tirupur 641607 Corporate Office: C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road BKC Annexe,

Near Equinox, Kurla (West), Mumbai 400070. Tel.: 022-26544000/ +91 9887551555 [Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6),) a/w 9(1)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable and Movable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6), a/w 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrowers (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Authorized Officer of The Bharat Cooperative Bank (Mumbai) Ltd in exercise of powers conferred under the SARFAESI Act and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a Demand Notice U/s. 13 (2) thereby calling upon below mentioned borrower(s) and guarantor(s) for repayment of outstanding amount mentioned below within a period of 60 (sixty) days from the date of the said demand notice.

Sr. No.	Name of Borrower	Name of Director/ Guarantors/Co-borrower/	Date of Notice Uis.13(2) of SARFAESI Act, 2002	Dues as per Notice U/s. 13(2) as on 30/11/2014
1	P. K. Import Exports Prop. Kulbir Singh Darshan Singh Sahni	Hasneet Kaur Sahni	01/12/2014	Rs.1,47,91,545/-
2	P. K. Developer and Builder Pvt. Ltd.	Mr. Kulbir Singh Darshan Singh Sahni Mrs. Parminder Kaur Kulbir Singh Sahni	01/12/2014	Rs.4,58,26,330/-
3	Perfect Kool Solutions Prop. Kulbir Singh Darshan Singh Sahni	Hasneet Kaur Sahni	01/12/2014	Rs.2,27,18,659/-
4	Horizon Idea Innovations Prop. Hasneet Kaur Sahni	Mr. Kulbir Singh Darshan Singh Sahni	01/12/2014	Rs.1,69,60,947/-

The borrower/guarantors having failed to repay the entire dues as per said Demand Notice within 60 days, the Authorized Officer of The Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd took physical possession of the below mentioned secured property on 23.11.2015. Further, Omkara Assets Reconstruction Pvt ltd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 09/2019-20 Trust) has acquired entire outstanding debts lying against abovesaid borrower vide Assignment Agreement dated 14/08/2019 from The Bharat Cooperative Bank (Mumbai) Ltd (Assignor Bank) along with underlying security from assignor bank. Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor bank and empowered to recover the dues and enforce the security. Subsequently, The Authorized Officer of OARPL took handover of the below mentioned secured property from assignor bank.

Accordingly, Omkara is entitled to recover dues and enforce the securities. It will be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act, "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" on 28/09/2021 at 11:00 AM, for recovery of abovesaid dues alongwith furthers interest, cost, charges etc to OARPL as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s). The Reserve Price and the earnest money deposit for respective property has been mentioned below in respective column.

The description of Borrower, Co-borrower(s) and mortgagors immovable property and known encumbrances (if any) are as under:

	6.100.	DESCRIPTION OF THE PROPERTY	Reserve Price	-
Control of the Contro	eces and parcels of land situated District and Sub-District Thane:-	and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within the		
S. No.	Area HR	Assessment Rs. Ps.		
131/19(P)	0-40-0	2=54		
10.55/10	Out of the area of 2-00-0 HR "The	Larger Property*		
South:Rema	ining portion of 0-40-0 H.aar of the la	Salt Pan, On or towards West: Land of Vanraj More, On or towards nd bearing Gut No.131/19 part belonged to the party of the first part and or towards North: 0-12-0 Haar.aar plot of the land out of the same gut no		

and thereafter the remaining portion of the land bearing gut no. 131/19/P belonged to the vendor. Alongwith all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road.

 b) All that pieces and parcels of land situated and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within urisdiction of sub registrar Palghar with following description on Revenue Record

S. No.	Area HR	Assessment Rs. Ps.		
131/19(P)	2-0-0	2=54		
	Out of the above land the area of 0-60-0 Aar i.e. (1 acre, 20 Gunthas) land owned and possessed by the Vendor is sold out to the purchaser by vendor is sold out to the purchaser by the vendor which is the subject matter of this deed of conveyance.			

On or towards East: Road Going towards the Salt Pan, On or towards West: Land of Jagganath More, On or towards South: Remaining portion of 0-40-0 H.aar of the land bearing Gut No.131/19 part belonged Shri Premchandra Balram Singh., On or towards North: Palghar Kharekuran Road. Alongwith all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road.\

C) All that pieces and parcels of land situated and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within jurisdiction of sub registrar Palghar with following description on Revenue Record

S. No. Area HR		Assessment Rs. Ps.
131/30	0-40-0	2=61
South: Lar Kulbir Sing d) All that	d of Shri Brijesh Yadav, On or towar h Sahani. Alongwith all necessary eas	Salt Pan, On or towards West: Land of Jagganath More, On or towards ds North: Land of Jagganath More and at present in possession of Shr sement rights appurtenances to the land and right access from main road. d and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within the

S. No. Area HR Assessment Rs. Ps. 131/19(P) 0-40-0 2=54 Out of the area of 2-00-0 HR "The Larger Property" On or towards East: Road Going towards the Salt Pan, On or towards West: Land of Vanraj More, On or towards South: Govt land reserve for salt pan, On or towards North: 0-40-0 HR plot of land of our same gut no. belonging to putchasers.

Alongwith all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road. Date of E- Auction Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh only) Minimum Bid Increment Amount Inspection of the property Date: 16/09/2021, Time: 11 AM to 1 PM Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 27/09/2021 by 6:00 pm

CERSAI ID This Publication is also a Thirty Days' notice to the borrowers/Co-borrowers/guarantors under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e. http://omkaraarc.com/auction.php. Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provider M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com, Mr. Jay Singh, Mobile: 77388 66326, E Mail jay.singh@c1india.com, or Mr. Haresh Gowda, Mobile: 95945 97555 E mail hareesh.gowda@c1india.com.

Place: Mumbai Sd/- Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 09/2019-20 Trust) Date: 24.08.2021

National Financial Reporting Authority

7th-8th Floor, Hindustan Time House, 18-20 K.G. Marg, New Delhi-110 001 NFRA invites applications from officers/ officials of All India or Central Civil Services State Government & Union Territories Governments/ RBI/ Public Sector Banks Government Financial Institutions/ Regulatory Bodies/ Public Sector Undertakings Autonomous and Statutory Bodies/ Other Government Institutions/ Armed Forces (as applicable in terms of respective Vacancy Circulars dated 12.08.2021) for appointment in NFRA on the following posts:

- **Executive Driector to Assistant General Manager**
- Manager and Assistant Manager
- Senior Private Secretary and Private Secretary Personal & General Assistant Grade I, II and III (iv)
- (v)

on deputation or short-term contract basis or on deputation/ re-employment as applicable as per details given on its web site: https://nfra.gov.in. Interested and eligible officers/ officials may apply accordingly in stipulated format through proper channel on or before 60 days from date of publication of the advertisement in Employment News. davp 07122/11/0004/2122



Satish Mohan Bhoite,

Rubina Hanif Kureshi

Amit Balaso Kamble.

Suman Maruti Khade,

Mohdarif Rafique Shaikh,

.5,40,00,0

8

Chingubai Balaso Kamble,

18 Loan No. 0K0H1607000005001106.

Shivaji Naik, Sagar Shivaji Naik

Ganesh Shivaji Naik, Shalan

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD. Corporate Office: 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) shubham Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail: customercare@shubham.co Website: www.shubham.co

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited (hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed below and interest thereon.

S. No.	Loan No., Borrower, Co-Borrower Name	Demand Notice Amount	Date of Demand Notice	Secured Asset	Affixation Date
1	Loan No. KOH_1407_024540, Pandurang Bapu Rode, Netranjali Pandurang Rode	₹ 2,42,669/-	22-05-2021	Gat No 190, Grampanchyat Milkat No 342 At Post Pir, Tal kagal Dist Kolhapur, Maharashtra-416219	19-08-2021
2	Loan No. KOH_1405_021925, Santosh Balu Dhanavade, Kavita Santosh Dhanawade	₹ 1,84,853/-	22-05-2021	Milkat No 336/2, A/P Halondi, Tal Hatkangale Dist Kolhapur, Maharashtra-416122	19-08-2021
3	Loan No. PUN_1312_014937, Pandurang Digambar Zagade, Amol Pandurang Zagade	₹ 8,61,739/-	22-05-2021	Flat No- 13, 4th floor Gadewar Apartment Sr No-61/1, Raikar Mala Dhayari, Pune, Maharashtra-411041	
4	Loan No. PUN_1411_029034, Kadam Rohidas Baban, Shaila Rohidas Kadam	₹ 10,64,206/-	22-05-2021	Flat No 608 6th Floor A Wing, Vastu Forest Nest Shelgaon Alandi Road, Chakan, Pune, Maharashtra-410501	
5	Loan No. SAT_1409_027385, A/p - Grampanchayat Milkat No. 546,				19-08-2021
6	Loan No. PUN_1411_029951, Dhindale Anil Raghunath, Lata Anil Dhindale	No. PUN_1411_029951, dale Anil Raghunath, 6.61.536/- 22-05-2021		19-08-2021	
7	Loan No. KOH_1412_030827, Rupesh Balu Kamble, Bapuji Balu Kamble, Balvant Bapu Kamble	ian No. KOH_1412_030827, Figure Balu Kamble, Bapuji Balu 4_11_411/- 22-05-2021 Panahla Dist-Kolhapur, Maharashtra-416205		19-08-2021	
8	Loan No. BAR_1410_028305, Nandakumar Maruti Oval, Mayur Nandkumar Owal	1410_028305, aruti Oval, 5.41.195/- 22-05-2021 CTS No 720, 75-2 Pandhari At post Vadagav Nimbalkar, Taluka-Baramati District Pune- 1		19-08-2021	
g Loan No. SAN_1504_037173, Kanchan Eknath Salunkhe, 1.82.221/- 22-05-2021 Wilkat No 922, Near Vitthal Ma		Milkat No 922, Near Vitthal Mandir Mulla Gali, Village Nandre Taluka Miraj Dist. Sangli, Maharashtra-416416	19-08-2021		
10	Loan No. KOH_1503_036195, Santosh Arjun Hubale, Savitri Arjun Hubale 3,03,685/- Savitri Arjun Hubale 22-05-2021 Savitri Arjun Hubale		the second secon		
11	Loan No. PUN_1507_041770, Sunil Ekanath Disale, Vidya Sunil Disale Survey No 1/1, Panchashil Nagar, Nr Hanuman Mandir Tathawade Mulshi, Pune, Maharashtra-412206		19-08-2021		
		Flat No 25 3rd Floor CTS NO 338/A/3, Ghorpadi Peth, Pune, Maharashtra-411042	19-08-2021		
13	Loan No. BAR_1508_043951,	₹		Gat No 267 Milkat No 554 A/p-Nimbodi	40.00.000

Maharashtra Laxmi Satish Bhoite 14 Loan No. PCM 1508 044148. S.No.70 Old S.No.123 Hissa No.1, /1A/14/1 Chandrakant Ankush Kumawat. Santosh Nagar Lane No 06 Near Santosh 22-05-2021 19-08-2021 4,81,709/-Mata Temple Satara Road, Pune Vatsala Bhikan Kumavat. Maharashtra-411046 Ankush Shankar Kumavat 5 Loan No. PUN 1511 048095, Gat No 296 Hiss No 3 Milkat No 417/2419 Mauje kadamwakwasti, Pune, Maharashtra- 19-08-2021 Lata Bai Suresh Ovhal, 22-05-2021 4,54,271/-Sandeep Suresh Ovhal 16 Loan No. PUN_1603_053927, Survey No 173 Hissa No 2B/1/6 Milkat, No Prashant Ashok Shinde, 22-05-2021 1982 Flat No A 21 3rd Floor Triveni Nagar 19-08-2021 6,90,293/ Fursungi Pune, Maharashtra, 412308 Meena Ashok Shinde 17 Loan No. 0SAT1606000005000698 C.S. No-221 At Sadar Bazar Satara 2,34,225/-Hanif Jafar Kureshi, 22-05-2021 Maharashtra-415002 19-08-2021

22-05-2021 Taluka-Indapur Baramati, Dist-Pune 413104, 19-08-2021

C.S. No. 446, Balwant Galli, At Post. Kerle, Tal

22-05-2021 Karveer, Dist. Kolhapur, Maharashtra-416229 19-08-2021

Bhumapan No- 122/B Ambedkar Nagar,, A/p

Padal Tal- Phanala Dist - Kolhapur,

225A City Satara, Peth Karanje Satara,

19-08-2021

Maharashtra, 416221

19-08-2021

19 Loan No.0SAT1609000005001879 A/P C.S. No-197 At Sadar Bazar Satara 5,94,955/- 22-05-2021 Satara, Maharashtra-415002 Zaved Shamsuddin Qureshi, 19-08-2021 Shakera Zaved Qureshi 20 Loan No.0KOH1610000005002651, Gat No. 1089, G.P. Milkat No. 1038/2, At Post Pattan Kodoali, Tal. Hatkangale, Dist. Namdev Pandurang Killedar, 19-08-2021 22-05-2021 3,00,417/ Pandurang Keraba Killedar, Kolhapur, Maharashtra - 416202 Mangal Pandurang Killedar 21 Loan No.0K0H1611000005003017

45,505/

Maharashtra, 416205 Balaso Bhau Kamble Loan No.0SAT1705000005005643 A/p Grampanchayat Milkat No 1408 Kumthe Nikhil Rajendra Jagadale, Tal Koregaon Dist Satara, Maharashtra-19-08-2021 5,97,273/- 22-05-2021 Rajendra Bhagavan Jagadale, 415501 Chhaya Rajendra Jagadale Loan No. 0K0H1706000005006534 C.S. No.444, G.M. No.31, Vijay Galli, Mouje Ranjeet Maruti Khade, Chandre, Radhanagari, Kolhapur, 6,33,208/- 22-05-2021 19-08-2021

1,22,830/- 22-05-2021

Maruti Dadu Khade 24 Loan No. 0BAR1707000005007014. Milkat No.1157 Dandawate Ali Talim Chowk Kiran Gopalkrishana Dandawate, Malegaon B, Baramati, Dist. Pune 7,46,988/- 22-05-2021 Maharashtra-413115. Varsha Kishor Dandawate, 19-08-2021 Kishor Gopalkrushna Dandavate. Kavita Kiran Dandavate, .54,00,00 Varsha Kishor Dandawate 25 Loan No. 0SAT1707000005007058. Grampanchavat Milkat No 635/3 Venegaon Ta

1,85,883/- 22-05-2021 Dist Satara, Maharashtra-415515 Ajit Bhalachandra Dixit, 19-08-2021 Sonali Ajit Dixit 26 Loan No. 0SAT1709000005008216. Grampanchavat Milkat No.330, Mouje Omkar Bhanudas Ingale, Dhangarwadi, Tal Dist Satara, Maharashtra-Dropada Bhanudas Ingale. 22-05-2021 415003 19-08-2021 4,58,753/-Bhanudas Tanaji Ingale. Amol Bhanudas Ingale. Dropada Bhanudas Ingale

Loan No. 0KOH1710000005008339 335/3 Tilavani, Tal Hatkanangale, Dist Dagadu Bapu Kadam, Kolhapur, Maharashtra-416116 5,82,476/- 22-05-2021 19-08-2021 Sukumar Bapu Kadam, Pradnya Sukumar Kadam 28 Loan No. 0K0H1801000005010446. Milkat No.383 Behind Ambedkar Bhavan Prashant Balu Kadam, Pravin Balu Kadam Lane Tilvani, Tal Hatkanangale Dist 19-08-2021 22-05-2021 ,00,205/-Kadam, Balu Appana Kadam Kolhpaur, Maharashtra, 416116

29 Loan No. 0K0H1802000005010954 Milkat No.800, Chandre Tal Radhanagari, Dis Balaso Pandurang Patil, 22-05-2021 Kolhapur, Maharashtra, 416221 19-08-2021 5,27,511/ Shila Pandurang Patil 30 Loan No. OSAN1806000005013453 1320, Ramoshi Galli A/P- Kasabe Digaraj Tal-Shrikant Anant Mane. 22-05-2021 Miraj Dist-Sangli, Maharashtra-416416 19-08-2021 2,40,531, Deepali Shrikant Mane

31 Loan No. 0BAR1807000005013988 A/P-Ward no 3 Milkat No.951/1, Malegaon 22-05-2021 BK, Tal. Baramati, Malegaon, Dist. Pune, 19-08-2021 Innus Shamshuddin Pathan. 7,06,717/-Rubina Innus Pathan Maharashtra, 413102 32 Loan No. 0SAN1811000005016026. Plot No. 31 admeasuring area 50.00 Sq. mrts Atul Anantrao Kulkarni, Survey No. 257 as per 7/12 extract Survey No. 19-08-2021 22-05-2021 3,89,202/-257/1, within Sangli-Miraj & Kupwad City Pramila Anantrao Kulkarani

Sangli, Maharashtra - 416416. 33 Loan No. 0KOH1902000005018147, Milkat No 27, AP Kololi Sutar Galli Tal Panhala 22-05-2021 Near Siddhivinayak Mandir, Dist Kolhapur, 19-08-2021 Shrikant Rangarao Sutar, 5,29,201/ Maharashtra-416230. Pooja Shrikant Sutar 34 Loan No. 0SAT1907000005021587 Rohit Residency Flat No Sf 1, 2nd Floor C S No

6,43,169/- 22-05-2021 Maharashtra-415001. Ruksar Arif Shaikh Authorised Officer Place: Gurgaon Shubham Housing Development Finance Company Limited Date: 23.08.2021

Pune financialexp.epapr.in

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नव शक्ति

Pls. Call

022-69028000

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisemen published in thiś newspaper o unloaded in the enaper on the official ebsite. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

THANKSGIVING

THANK YOU ST. CLARE, ST. ANTHONY, OUR LADY OF PERPETUAL SUCCOUR, DIVINE MERCY, FOR ALL THE FAVOURS
GRANTED. - SMR CL-476

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM

DARSH KIRITBHAI KEVADIA TO DARSH KIRITBHAI KEVADIYA AS PER AADHAR CARD NO: 8272 5684 4518. CL-80458 I, HARSHAD YASHWANT PARDESHI DECLARE THAT MY FATHERS NAME IS WRONGLY WRITTEN AS YESHWANT CHHOTELAL PARDESHI IN MY BIRTH CERTIFICATE NO. 0013677. CORRECT NAME OF MY FATHER IS YASHWANT CHHOTELAL PARDESHI AS PER HIS AADHAR CARD NO: 9177 7051 0692 AND THEREFORE MY CORRECT NAME IS

CL-80478 HAVE CHANGED MY NAME FROM DIVYANSHI AGARWAL TO DIVYANSHI BAJAJ RESIDING AT B-901, FRESSIA RANIBELLO OPP. OMKAR ALTA MONTE BACK GATE PATHANWADI MALAD EAST MUMBAI 400097 AS PER MAHARASHTRA GAZETTE COPY NO. M-2137178 DATED

HARSHAD YASHWANT PARDESHI AS PER MY AADHAR CARD NO. 3706 2167 5318.

JULY 15-21, 2021. CL-177 HAVE CHANGED MY NAME FROM RUSHEEKESH LAXMAN SHINDE (OLD NAME) TO RUSHIKESH LAXMAN SHINDE NAME) VIDE MAHARASHTRA

GAZETTE (A-212777) CL-208 I HAVE CHANGED MY NAME FROM SIDHI MEHTA AS PER AFFIDAVIT DATED 21ST

HAVE CHANGED MY NAME FROM SHREEIYA PATEL TO SHREA PATEL AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2152194).

I HAVE CHANGED MY NAME FROM MADEEHA KHALILULLAH SHAIKH TO MADIHA ZISHAN KHAN AS PER

CL-583 A AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MOHD AKBAR ANSARI MOHAMMED MOHAMMED SUHAIL AKBAR ANSARI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE CL-583 B

HAVE CHANGED MY NAME FROM NASEEM IRRAHIM SARANG / NASEEM CHOUGLE AS PER DOCUMENTS CL-583 C

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) THAKARE KU MINA RAGHAVIR TO (NEW) MUSKAAN MANSOOR SHAIKH AS PER AFFIDAVIT 17/08/2021

HAVE CHANGED MY NAME FROM BIJENDER SURESH PATRE TO BIJENDER SURESH PATHRE AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM ALOKE VARDHAN MOHATTA TO ALOK MOHATTA AS PER DOCUMENTS CL-759 A I HAVE CHANGED MY NAME FROM VIMLA NEGL TO DIKSHA PRITAM PATKAR AS

PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM ADVAIT GHOSH TO AURIK GHOSH AS PER CL-759 C I HAVE CHANGED MY NAME FROM RENU

MEHTA TO RENU RAMESH JHAVERI AS PER DOCUMENT. CL-882 WE MR SANDEEP CHOWDHIRY & MRS SRABANI CHOWDHURY WANT TO CHANGE THE NAME OF OUR MINOR

CHILD FROM SEONA CHOWDHURY TO SEONA SANDEEP CHOWDHURY AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

SHAIKH ISRAR FAYYAZ SABARUN NISHA TO ISRAR AHMED FAIYAZ AHMED SHAIKH AS PER DOCUMENT. CL-882 B





www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

PUBLIC NOTICE

that SMT. RUPAL PRAKASH SHAH, member of my client Bachani Nagar Co operative Housing Society Limited, havi office at Bachani Nagar, Off. Daftary Road, Malad (East), Mumbai 400 097, holding five shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos 266 to 270 under Share Certificate No. 54 and holding Flat No. B-4/3, on the ground floor in Building No. 4 of the society, jointly with Mr. Prakash Govindji Shah, died on 04.02.2012. I reby on behalf of my client society invite claims and objection from the heir or heirs or other claimants / objector to the transfer o 50% undivided shares and interest of the deceased member in the society to the name of Shri Prakash Govindji Shah within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proo in support of his / her / their claims objection from the transfer of shares and interest of the deceased member of the society. If no claims objections are received within the period prescribed above by the undersigned then my client society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any received by the undersigned for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-Laws of the society. A copy of the registered bye-Laws of the society is available for inspection by claimants bjectors, in the office of the society / with the secretary of the society between 9.00 A.M. to

12 A.M. from the date of publication of the otice till the date of expiry of its period. Pradeep S. Pande

Advocate, High Court 13-14/A, Matru Krupa Appt., Pandit Solicito Road, Off. Rani Sati Marg, Malad (East Mumbai - 400 097.

Form No. INC-25A Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company

Before the Regional Director. Ministry of Corporate Affairs Western Region In the matter of the Companies Act,

2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of ITSOURCE TECHNOLOGIES LIMITED having its registered office at 702. A-Wing, Dipti Classic, Suren Road, Off. Andheri Kurla Road, Andheri-East, Mumbai-400093, Applicant

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Regional Director, Western Region under section 14 of the Companies Act. 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 9th of August, 2021 to enable the company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the Regional Director-Western Region (Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002), within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned

For and on behalf of the Applicant

Director PRADEEP EKNATH BHANGALE (DIN: 00322707)

ITSOURCE TECHNOLOGIES LIMITED 702, A-Wing, Dipti Classic, Suren Boad, Off, Andheri Kurla Boad Andheri-East, Mumbai-400093

Date: 16 08 2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given under instructions of my client, I am investigating the title of (1) Dr. Heman Shantaram Kulkarni, (2) Mr. Mahesh Shantaram Kulkarni and (3) Mrs. Padmaja Pradeep Rege ("Lessees") and development rights of M/s. Mahalasa Realty ("Developer") granted by the Lessees in respect of the property more particularly described in the schedule bergunder written ("the schedule hereunder written ("the said Property"). The Lessees have represented to my client that the Lessees having leasehold rights of the said Property and the Developer has represented to my client that the Developer has acquired the the Developer has acquired the development rights of the said Property and entitled to develop the said Property and both of them further represented that the respective title of the Lessees and Developer to the said Property are clear marketable and free from all clear, marketable and free from al

ncumbrances All persons having any claim, right, title, interest or demand of whatsoever nature against or in respect of the said Property or any part thereof by way of sale, transfer, part thereof by way of sale, transter, assignment, exchange, lease, sub-lease, leave and license, tenancy, lien, charge, inheritance, succession, share, mortgage, gift, trust, covenant, easement, devise, bequest, encumbrance, construction right, development right, FSI consumption or otherwise bowers are hereby or otherwise howsoever are hereby required to make the same known ir writing to the undersigned at his office address at 205/B, Rajratan office address at 205/B, Rajratan, Sub-way Road, Jogeshwari (East), Mumbai- 400 060 within 15 days from the publication hereof with all supporting documents, failing which the proposed transaction in respect of the said Property by my client with the Lessees and/or the Developer in respect of the said Property in favour of my client shall be completed without reference to any such right interest daim or any such right, interest, claim or demand and the same, if any shall be considered as waived or abandoned and not binding on my client and my client will presume that no objection/claim exists.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT piece or parcel of ALL THAT piece or parcel of leasehold land admeasuring 429.77 square meters or thereabouts on Plot no. 29 of Shivaji Park Scheme, bearing Cadastral Survey No. 1739 of Mahim Division, Laughton Survey No. 1506 in the Registration Sub-District of Mumbai, under 'G' Ward No. 4842(1), St. No. 171 together with the tenement or building known as "Prachi" comprising of ground as "Prachi" comprising of ground plus three floors situated at Lt. Dilip Gupte Road, Shivaji Park, Dadar (West), Mumbai- 400028 and bounded as follows:-

On or towards North: By 40 feet Road On or towards South: By 40 feet Road On or towards East: By Plot no. 27 of the said scheme agreed to be leased to Devsi Raja and

On or toward West: By Plot no. 28 of the said scheme agreed to be leased to Jadavji Bapubhai Budhabhatti. Dated this 24th day of August, 2021

Sd/-Rajesh Ghadi Advocate

Notice is hereby given that, late Mr. Mohar Udharam Thadani was a joint holder in Flat -9 SOCIETY LTD.

B of Padam -1 having 1/9th undivided shares of the five fully paid-up shares of Rs. 50 each bearing distinctive numbers from 46 to 50 (both inclusive) represented by Share Certificate bearing No. 10 issued by the Padam CHS Ltd., situated at 4-B, Pedde Padam CHS Ltd., situated at 4-B, Pedder Road, Mumbai- 400 026, and he was also having 1/9th undivided share, legal right, title and interest in Flat No. 9-B of Padam 1 of the aforesaid society. The four legal heirs of Mr. Mohan Udharam Thadani have agreed to sell their total aforesaid 1/9th undivided share to the purphers vir. Mr. Marsi Tillog Stign for he purchaser viz., Mr. Manoi Tikam Sujan fo which they have given Affidavit cum Indemnity bond in favour of the society and the burchaser which is open for inspection in the

PUBLIC NOTICE

ffice of the society. Therefore, the aforesaid society hereby invites claims and/or objections from the other lega claims and/or objections from the other legial heir/s or other claimant/s and objector/s in respect of the aforesaid transfer within a period of 21 days from the publication of this notice, with copies of such document/s and other proofs in support of his/her/their claims/objections in the matter of the aforesaid transfer if no adjurce/bis/claims. foresaid transfer. If no claims/objections ar received within the period prescribed above the society shall be free to make above transfer in favour of the aforesaid Transferee ir such manner as is provided under the byelaws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection i the office during working days of the society between 10 A.M. to 4 P.M.

Place: Mumbai Date: 24th August, 2021 For and on behalf of The Padam Co-Op. Hsg. Soc. Ltd Sd

Chairma

NOTICE

Group Captain (Retd) Jarnail Singh Malhi, member of Powai Jal Vavu Vihar Sector "A CHS Ltd., Powai, Mumbai - 400 076 and holding Flat No. B-601 in the "B" Building of the society, died on 23rd July 2021, (as pe copy of the death certificate) without making

anynomination. Fhe Society hereby invites **claims o**i objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to transfer or the said shares and interest of the decease member in the capital/property of the societ within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member i the capital/property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-law egistered by the society is available for aspection by the claimants / objectors, in office of the society / with the Secretar of the Society between 11 A.M. to 5 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and On Behalf of

The Powai Jal Vayu Vihar Sector A CHS Ltd Place: Mumbai Date: 24/08/2021

PUBLIC NOTICE I am investigating the title of Mr Nitin Ramchander Dembla and Mrs Nitin Ramchander Dembla and Mrs. Mohita Dembla, registered members of Ashok Gardens CHSL, (MUMWF/S/HSG/TC/9212/2013) holding 10 (Ten) fully paid up shares of Rs. 50/each, bearing distinctive no's from 5081 to 5090 (both inclusive) under Share Certificate No. AG/F/509 ("shares") and owners of Apartment No. 1503, 15th Floor, F Wing, Tower II, admeasuring 1024 Sq. Ft. carpet area, "Ashok Gardens CHSL" Tokersey Jivraj Road, Sewri, Mumbaj 400015 ("Apartment") along with two car park No's. 1584 & 1585 in PO Level. ("Car parking's") (The said Apartment and said car parking's collectively referred as "said premises")

They are negotiating to sell, transfer

They are negotiating to sell, transfer and assign all their right, title and interest in the said shares and said premises to my client, free of any charge, claim and encumbrances.

Any or all persons having any claim, share, right, title or interest to or in the said shares & said premises or in the said shares & said premises or in possession and for any claim by way of sale, exchange, mortgage, charge, lien, gift, trust, inheritance, possession, lease, leave & license, right, assignment, maintenance, encumbrances or dispute, suit, encumprances or dispute, suit, decree, restrictive covenant, injunction, attachment, acquisition, requisition, or otherwise howsoever in respect of the said premises, are hereby required to make known in writing, to the undersigned together, with the documentary evidence in support thereof within a period of 14 days from the date of publication, failing which such claims or objections, if any, shall be received to the control of th be considered as waived

discharged forever, given up o not existing.

Mr. R B Wadhwani Advocate High Court, Office: 7 / B, Nadiadwala Market, Ground Floor, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 097.

PUBLIC NOTICE

Branch, Mumbai, informed to me that (1) Original Agreement of Office No.21 ent, Dattani Trade Centre, CTS No. 570/1 to 11, Chandavarkar Road Borivali (West), Mumbai- 400092 belonging to M/s Vidhya Pharma Chen Pvt. Ltd., (2) Original Agreement of Combined Office No.25 and 26 Basement, Dattani Trade Centre, CTS No. 570/1 to 11. Chandavarkar Road Borivali (West), Mumbai- 400092 belonging to Mrs. Usha Shah and Mr Prakash M. Shah, (3) Original Agreement of Industrial Unit/Gala No. 9, 1st Floor, Bldg No. 4, Plot No. 1, Village Rahnal, Tal- Bhiwandi, District Thane admeasuring 300 sq. fts., belonging t M/s Vidhya Pharma Chem Pvt. Ltd., (4 Original Agreement of Land bearing Survey No. 55 (7) situated at Village Jale, Post- Jawahar, Taluka -Wada District-Thane in the name of **M/**s Shelsha Pharmachem Pvt. Ltd., (5) Original Agreement of Land bearing Survey No. 38 A and 38 (C), situated a Village- Chamble, Taluka –Wada, District Thane- 421 372 in the name of M/s Vidhya Exports Pvt. Ltd., Shelsh Pharmachem Pvt. Ltd. and M/s MLD Containers Pvt. Ltd., and (6) Origina Agreement of Land bearing Survey No 40/5-F admeasuring 80 Gunta being in Priyadarshini Co-op., Industrial Estat Ltd., situated at Village: Dongaste Taluka: Wada, District-Thane in the nam of M/s Marine Micro Tech Inc Ltd., of the Customer M/s Vidhya Pharma Chem Pv Ltd., have been lost/misplace by the ban

and not found after due diligence. All persons having any claim/objection whatsoever to the above said properties are hereby requested to make the same i writing to the undersigned at his office within a period of 14 days from the date o publication hereof, failing which the claim/objection of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned forever and no claim shall be entertained in respect of the said

Sd/- M/s Anup Khaitan & Co Advocate Office No. 202, 2nd Floor, 60 Shreeji Chamber, Janmabhoomi Marg Fort, Mumbai – 400 001 Date: 24/08/20

NOTICE

LOK EVEREST CO-OP. HSG.

NOTICE is hereby given that the Specia General Body Meeting of Members of Lok Everest C.H.S. Ltd. situate at Lok Everest Complex, J. S. Dosa Road Mulund – West, Mumbai- 400 080 will be held online by Video Conferencing on Sunday, the 12 th day of September 2021 at 10.30 a.m. to transact the business set out in the Notice of Special General Body Meeting displayed on the Notice Board of the Society and which is also being

All members who have not registered their e-mail id and mobile no. are requested to register their e-mail id and mobile no. with the Society by submitting their e-mail id and mobile phone number either in writing to the Society's Office or by sending them to the E-mail id: kilechs@hotmail.com latest by 10 th September 2021 so that meeting ID/Link/Password details can be sent to them ahead of the meeting. Place:- Mumbai.

circulated to members.

Dated:- 24th August 2021

For LOK EVEREST CO-OP. HSG. SOC. LTD. Sd/- Mahendra P. Bhatt Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the right, title and interest of MR. SHAHNAWAZ MOHAMED ALI MERCHANT, having his address at C-1, Gul Apartments, 244 B, St. Andrew Road ,Bandra West, Mumbai-400050 ("the Owner") to the property, being the property being more particularly described in the Schedule hereunder written ("said Property"), in connection with the proposed acquisition of the said Property by our client. All persons claiming or having any share, right, title, interest, claim or demand of any nature whatsoever to or in respect of the said Property or any part thereof whether by way of sale, transfer, assignment exchange, charge, encumbrance, tenancy, sub tenancy, lease, sub-lease, license, mortgage inheritance, gift, lien, maintenance, easem trust, covenant, possession or otherw howsoever, are required to give notice of the same along with relevant documentary proof in that regard to the undersigned by written intimation served by registered pos acknowledgment due or by courier (with proof o delivery) at the address mentioned below, within 14 days from the date of this notice, after which period, our client shall be at liberty to complet the transaction in respect of the said Propert with the Owner, and any notice or intimation of any claim or right that may be received after the expiry the said period of **14 days** shall be disregarded and shall be considered to have

SCHEDULE OF THE SAID PROPERTY 5 (five) fully paid up shares of Rs. 50/-(fifty) each bearing distinctive Nos. 131 to 135 (both inclusive) held under Share Certificate No. 27 dated 1st November.1972, issued by the Gu Palace Co-operative Housing Society Ltd., registered under the Maharashtra Co-operative Societies Act,1960,bearing registration No. Bom/HSG/3705 of 1972 and flat bearing No.1 admeasuring approximately 400 sq.ft. Built -up area in C-Block of the building known as Gul Palace, being constructed on land bearing CTS No. 244B, situate, lying and being at St. Andrews Road, Bandra West, Mumbai-400050 in the Registration District Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban

Dated this 24th day of August 2021 A.M.Khare (Advocate) 1st floor, above Ashok store Bhimwada, Wadala (E) Mumbai-400037

PUBLIC NOTICE

Mr. KANTILAL POPATLAL SHAH Mr. KANTILAL POPATLAL SHAH
A Member of Jawahar Darshan
Co. Op. Hsg. Society Ltd. registered
having address at CTS No.374, Plot
no. 29/B, Daffary Road, Malad (East),
Mumbai – 400 097, and holding
Garage no.1, road side, in the building
of the society, Mr. KANTILAL
POPATLA SHAH died on 20-11-1996
at Mumbai without making any
Nomination. Thereafter his wife Smt.
Champaben Kantilal Shah also Champaben Kantilal Shah also expired on 12-06-2021 at Mumbai. The society has received Application from Mrs. KASHMIRA LINESH GADA (daughter) of the deceased for transfer of the shares and interest in the said

Garage no.1 to her name.

The society hereby invites claims, objections from the heir or heirs or other claimants/ Objector or Objectors transfer of the said Shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society within period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her /their claims/ objections for transfer of shares and erest of the deceased memb the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the same in favour of Mrs. KASHMIRA LINESH GADA. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society.

For and on behalf of For Jawahar Darshan Co. Op. Hsg. Soc.Ltd Hon. Secretary Date: 24-08-2021 Place: Malad, Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that (1) MR. JAI SHANKAR PRASAD PANKAJ, and (2) MRS. BARKHA BORDIA ("the Owners") are the members of EXQUISITE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED ("the said society") holding ten shares of Rs.50/- each bearing distinctive share Nos. 5071 to 5080 (both inclusive) comprised in Share ertificate No.508 dated 1st July 2019, issued by the said Society and as such members of the said Society, the Owners are absolutely seized and possessed of and/or otherwise well and sufficiently entitled to Flat No. 102 admeasuring about 1081 Sq. Feet (Carpet Area) in Tower-C at Oberoi Exquisite, Oberoi Garden City, Mohan Gokhale Road, Goregaon East). Mumbai 400063, with exclusive use of 371, in the lower basement level in the said Building "Oberoi Exquisite" at Goregaon Mumbai (the said Flat, the said car parking spaces and the said shares of the said Society are hereinafter collectively referred to as "the The Owners have agreed to sell and transfer to

our clients the said property, with clear and marketable title, free from all encumbrances and reasonable doubts. ALL persons having any claim in, to and upon the said property, by way of sale, gift, lease exchange, partition, mortgage, charge, lien inheritance, trust, maintenance, possession cense, easement or otherwise howsoeve are hereby required to make the same knowr

n writing with requisite documentary evidence in support thereof, to the undersigned at their office at 101, First Floor, Nav Saraswati Sadan Co-operative Housing Society Limited, Ram Maruti Road, Opp. TJSB Bank, Naupada, Thane (West) 400602, within 14 days from the publication of this notice otherwise the transaction as aforesaid, shall be completed and such claim, if any, shall be onsidered as waived. ated this 24th day of August 2021

Advocates & Solicitors

EXCEL REALTY N INFRA LIMITED (Formerly known as Excel Infoways Limited)
CIN-L45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 53.
Tel: 022-26394246, Fax: 022-26394248, Email: cs@excel-infoways.com

Website: www.excel-infoways.com PUBLIC NOTICE

19th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the members Excel Realty N Infra Limited (the company) will be held on Friday, September 24, 2021 at 11.30 AM (IST) through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility provided by the Central Depositories Services Limited ('CDSL') in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules ma thereunder read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.excel-infoways.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com and www.nseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses:

a) Members holding shares in physical mode are requested to send an email to cs@excel-infoways.com / rnt.helpdesk@linkintime.co.in along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses

Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering the email addresses. Manner of remote e-voting and e- voting during the AGM:

The Company is providing e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. For Excel Realty N Infra Limited

Lakhmendra Khurana

Place: Mumbai Date: August 23, 2021



ASHOK ALCO-CHEM LIMITED

CIN: L24110MH1992PLC069615

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66106338 Email: secretarial@ashokalcochem.com; Website: www.ashokalcochem.com NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that -

- The 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Ashok Alco-Chem Limited ('the Company') will be held on Wednesday 15th September, 2021, at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means (VC/OAVM), in compliance with the provisions of the Companies Act 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM dated 20th August, 2021.
- In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 29th AGM and Annual Report of the Company for the Financial Year 2020-21, being sent on 24th August, 2021, to all the members whose email addresses are registered with the Depository Participant(s) Registrar & Transfer Agent of the Company. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz. www.ashokalcochem.com and on website of the Stock Exchange at www.hseindia.com
- Members who have not yet registered / updated their email addresses, bank details are requested to follow the procedure mentioned in the Notes to AGM Notice
- Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules 2014 the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 9th September, 2021 to Wednesday, 15th September, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM.
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by Central Depository Services Limited (CDSL). Detailed procedure for remote e-voting/e-voting at AGM is provided in the Notice of the AGM.
- The remote e-voting period will commence from Sunday, 12th September. 2021 at 9.00 a.m. and ends on Tuesday, 14th September, 2021 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, 8th September, 2021 (cut-off date).
- The facility for e-voting shall be made available to the members during AGM and the members who have not casted their vote on the resolutions set forth in the Notice of the AGM through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the date of dispatch of the AGM Notice and holding shares as of the cut-off date i.e. 8th September, 2021, may obtain their login details by sending a request at: helpdesk.evoting@cdslindia.com.
- $A\,person, whose \,name\,appears\,in\,the\,Register\,of\,Members\,/\,Beneficial$ owners as on cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- O. In case you have any queries or issues regarding e-voting, you may write an email to: helpdesk.evoting@cdslindia.com.
- 1. The Company has appointed Mr. Jay Dilipkumar Mehta, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process at the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.
- 12. The shareholders may address grievance, if any, pertaining to voting by electronic means to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to: helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By order of the Board of Directors of Ashok Alco-Chem Limited

Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: August 24, 2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client intends to acquire the absolute right, title and interest of MACROTECH DEVELOPERS LIMITED, company incorporated under the Companies Act. 1956 and deemed existing under the provisions of the Companies Act. 2013 and having its registered office at 412. Floor - 4, 17G, Vardhaman Chambers, Cawasji Patel Road, Horniman Circle. Fort Mumbai - 400 001, in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written ("the Property").

ALL person/s, entity(ies), including but not limited to an individual, Hindu undivided family (HUF), company(ies), bank(s), financial institution(s), nonbanking financial institution(s), firm(s), association(s) of persons or body(ies) of individuals whether incorporated or not, lender(s) and/or creditor(s) having any benefits, titles, claims, objections, demands or rights or interest whatsoever in respect of the Property or any part thereof by way of sale, exchange, mortgage (equitable or otherwise), encumbrance, gift, trust, transfer, inheritance, maintenance, assignment, bequest, partnership, joint venture, development rights, right of way, possession, lis-pendens, reservation, lease, sub-lease tenancy, license, lien, charge, share, pledge, easement, family arrangement/ settlement or any other arrangement, attachment injunction or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or in the course of arbitration, right of prescription or pre-emption or under any memorandum of understanding, agreement for sale, power of attorney letter of allotment, option, FSI consumption, right of refusal or other disposition, loans, advances, any liability of commitment or otherwise howsoever or for whatsoever reason are hereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence at our mailing address at Fox Mandal & Associates, The Capital, 207B, 2nd floor, G Block, C70, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 and/or via electronic mail at sushant.shetty@foxmandal.in within 14 days from the date hereof, failing which the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned. SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND bearing Plot D.1 in Palava Industrial and Logistics Park - 1 (PILP-1) admeasuring in the aggregate 1.80 acres from and out of 4.48 acres lying, being and situate within the limits of village Usatane, Taluka Ambernath, Registration District and sub-district Ulhasnagar, District Thane and comprised in the following Survey numbers/Hissa numbers:

Sr.No.	Survey Number	Area as per 7/12 extract (in sq.mtr)	Area agreed to be sold (in sq. mtr)
1.	93/2/A	5,110	
2.	93/2/B	3.690	4,675
3.	93/3	1,090	1,090
4.	93/4	560	560
5.	120/1	7,700	948
	Total	18,150	7,273
	Area (In Acres)	4.48	1.80

And bounded as under-On or towards the North: By Survey numbers 93/1 105/2 and 106.0n or towards the South: By Survey number 120/1.0n or towards the East: By Survey numbers 120/1 and 93/2.0n or towards the West: By Survey numbers 106, 108/1,119.

Mumbai, Dated this 24th day of August 2021

Sushant Shetty Practice Head Fox Mandal & Associates Solicitors & Advocates

IC5 PCS TECHNOLOGY LIMITED CIN: L74200MH1981PLC024279

Corp. off: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumba 400710. Tel:-02241296111, Fax: +91-22-22851489, Regd.Off: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Website: www.pcstech.com,

Email: investorsgrievances@pcstech.com NOTICE OF 40[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("40th AGM") of the Company will be held on Wednesday, 22nd September, 2021 at 12.30 p.m through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of 40th AGM. In view of the continuing COVID-19 pandemic, social distancing norms to be followed and the restrictions imposed on the movement of people and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, and all other relevant circular issued by the

Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12,2020 and January 15, 2021, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "the SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), the Fortieth Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted through Video Conference / Other Audio Visual Means ("VC/OAVM" facility on Wednesday, September 22, 2021, at 12.30 p.m.(IST), to transact the business as set out in notice of AGM. The Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2020-21 ("Annual Report") is sent on 21st August, 2021 only through electronic mode to those members

Company / Registrar and Transfer Agent viz. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA"), in accordance with the MCA Circulars and SEBI Regulations. For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the emai addresses is not registered with DPs/ Company/ RTA, members may sent request for the same on Companys' email id on investorsgrievances@pcstech.com Members who have not yet registered their email addresses are requested to register the same at the following link:- https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx The Notice of the 40th AGM of the Company and the Annual Report for the FY 2020-2021

whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs")

is available on the website of the Company at www.pcstech.com and the same is also displayed on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com **Book Closure date** Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, notice is further given that the Register of members and Share Transfel

Books will remain close from Wednesday, 15th September, 2021 till Wednesday, 22nd September, 2021 (both day inclusive) for the purpose of Annual General meeting Voting through Electronic means The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by

electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). During the remote e-voting, members of the Company holding shares either in physica form or Dematerialized form, as on the cut-off date i.e. September 15, 2021 may cast their vote electronically on the business as set forth in the notice of AGM through electronic voting system of CDSL. The votes once cast by the member cannot be allowed

- to change it subsequently or cast the vote again. All the members are informed that: The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is
- September 15, 2021. The remote e-voting shall commence on Sunday, 19th September, 2021 from 10:00 a.m. (IST) The remote e-voting shall end on Tuesday, 21st September, 2021 by 05:00 p.m. (IST)
- The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall NOT be entitled to cast their vote again at the AGM. Since this AGM is to be conducted, through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), the facility for voting through ballot paper is not available at
- The members whose name is recorded in the register of members maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting

The members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are already registered with CDSL for e-voting may use their existing user ID and password for casting a vote and the members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company

Procedure to Raise Questions / Seek Clarifications with Respect to Annual Report:

As the AGM is being conducted through VC / OAVM, members desiring any information relating to the annual accounts of the Company are requested to send an email to the Company at investorsgrievances@pcstech.com, at least ten (10) days before the meeting, mentioning their name, complete 16 digit demat account no. / folio no., email address and mobile number. Only those requests as received from the members on the investorsgrievances@pcstech.com on or before Saturday, September 11, 2021 shall be considered and responded to, prior / until the date of the AGM by way of email / phone call. Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name. DP ID and Client ID/folio number. PAN, mobile number at investorsgrievances@pcstech.com. from 16th September, 2021 (9.00 a.m. IST) to 18th September, 2021 (5.00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

Members who hold shares of the Company as on 15th September, 2021 being the cut of date for this purpose and have registered themselves as a speaker will be allowed to express their views / ask questions during the AGM and they may have to allow camera access during the AGM.

Procedure for attending the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of AGM provided by CDSL at www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials. Kindly note that, notice of the AGM is also accessible on www.evotingindia.com. The members who are already registered with CDSL for e-voting may use his existing user ID and password for casting a vote and the members who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL -Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43

By Order of the Board PCS TECHNOLOGY LIMITED Mehul Monani **Company Secretary and Compliance Officer**

Krupal Upadhyay

Place : Mumbai



Directorate of Tourism (DoT), Govt. of Maharashtra



HO: Nariman Bhavan, 156/157, 15th Floor, Nariman Point, Mumbai-400 021 Phone No.: 91-22-69107600, 91-22-69107604 E-mail: connect.dot-mh@gov.in

अभिव्यक्ती स्वारस्य

पर्यटन संचालनालय यांच्याकडून खालील कामांसाठी (अधिकृत डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रधारक) विस्तृत निविदा सूचनेत नमूद केलेल्या पूर्वअर्हता पात्र संस्था यांच्याकडून ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाइन) मागविण्यात येत आहेत. त्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे

कामाचे नाव: Empanelment of Agencies for providing Hospitality Inspection and Industrial Status Classification support to Maharashtra Tourism-EOI ई-निविदेचे वेळापत्रक

निविदा ऑनलाइन डाऊनलोड करण्याचा व सादर करावयाचा कालावधी: Date: 24.08.2021 to

निविदा उघडण्याचा दिनांक व वेळ: Date: 17.09.2021 up to 03.00 p.m.

शुद्धिपत्रक-उपरोक्त ई-निविदासंबंधीचे सूचना व शुद्धिपत्रक फक्त ऑनलाइन पद्धतीनेच दर्शविल्या जातील खालील संकेतस्थळावरून विस्तृत निविदा सूचना व ई-निविदेची माहिती उपलब्ध आहे.

www.mahatenders.gov.in

डीजीआयपीआर/२०२१-२०२२/१६७८

संचालक

पर्यटन संचालनालय

आयडीबीआय. बैंक लि., पूर्ण 11 क्षेत्रीय कार्यालय ताबा सूचना कार्यालय क्रमांक १०३ ए, पहिला मजला, प्राइड हाउनस, CIN:L65190MH2004G0l148838 १०८/७, युनिव्हसिंटी रोड, शिवाजी नगर पुणे - ४१९०१ तमाम जनतेस कळविण्यास येते कि आयडीबीआय बैंक. लिमिटेंडच्या अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ऑण्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स व एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२, कलम १३ (२) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील कलम ३ सोबत वाचले असता, या कलमाअंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाने मागणी करणारी सुबना जारी केली व त्याद्वारे सदर सुबना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत सदर सूचनेत नमूद करण्यात आलेल्या रकमेचा कर्जदाराला भरणा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदाराने एकूण रकमेचा भरणा करण्यास हलगर्जीपणा केला असल्यामुळे सदर कर्जदारांस व सर्व जनतेस सूचना देण्यात यंत आहे की खालील स्वाक्षरी करणार वांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ८ सोबत वाचले असत सदर कायद्यातील कलम १३(४) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या तारखांना त्या ठिकाणी

खालील मालमतेचा सांकेतिक ताबा शांतपणे घेतला आहे. यादारे खास करून कर्णदारास आणि सर्व जनतेस सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार न करण्याचा इकारा देण्यात येत आहे

कर्जदाराचे / मालमत्तेच्या	शिवशंकर इंडस्ट्रीज काप्रहोळ
तिमिटेडच्या शुल्काच्या अधीन असेल. सदरील	सुरक्षीत मालमत्तेवर असलेले कर्ज परतफेड करण्याची उपलब्ध असलेल्या
वेळेच्या बाबतीत कलम ५३ मधील उपकलम (८)	मधील कर्जटालंडे लक्ष देवले जात आहे.

कजदाराच/ मालमत्तच्या मालकाचे नांव व कर्ज खाते क्रमांक	गृहकर्ज साते क. ०६०३६५११००००१६९४
मागणी सूचना दिनांक	दिनांक ०३ ऑगस्ट, २०२०
ताबा घेतल्याची दिनांक	२१ ऑगस्ट, २०२१ (सांकेतिक ताबा)
मालमतेचा तपशील	त्या सर्व जिमनीचा तुकडा आणि गट नं: ४१५ यांसी क्षेत्रफळ ०१ हे ५१ आर मध्ये समाविष्ट आहे आणि भाग बनवत आहे ०० हे ४.७५ आर मध्ये सो मिल ६० × ३८ मेटल शेंड आणि दुसरे शेंड ऑडमेझरिंग क्षेत्र ४२ × १५.५ फूट एकूण क्षेत्र २९३१ ची.फूट आणि मोकळी जागा, गाव किकवी, तालुका – भोर, जिल्हा पुणे येथे, चतुःसिमा पुढीलप्रमाणे : पूर्वेकडे: गट क्रमांक ४१५ ची उर्वरित मालमत्ता. पश्चिमेकडे: श्री पाटणे यांची मालमत्ता. दिश्योकडे: गट क्रमांक: ४१५ ची उर्वरित मालमत्ता. उत्तरेकडे: N.H.४ महामार्ग. सर्वासह आणि एकवचनी रचना आणि त्यावर उभारणी, वर्तमान आणि भविष्य दोन्ही.
मागणी सूचनेत दावा	दिनांक ०३/०८/२०२० रोजी रु. १२,०९,८४०.२५ आणि

दिनांक : २३/०८/२०२९

करण्यात आलेली रक्कम

माठी भागंतरमध्ये कारी संदिधता आढळल्यास इंग्रजी जाहिरात ग्राह्य धरायात पार्वी

अधिकृत अधिकारी

०१/०२/२०२० पासून लागू न केलेले व्याज

CAUTION NOTICE

The Authorized Officer of Bank of Maharashtra, having one of its offices at SomwarPeth, Pune has issued & published the Sale notice on 11 08.2021 in daily 'Indian Express' and 'Loksatta', thereby proposing to sale the properties of my clients viz., M/S. R M Realty Developer & Others a Partnership Firm, having its office at Kothrud, Pune as mentioned in the following Schedule. The proposed sale is to take place on 27.08.2021 under the provisions of

On this background Notice is hereby given to the Public at large and particularly to the interested parties that the action of Authorized Officer of Bank of Maharashtra, Pune to sale the scheduled properties has been challenged by my clients before the Hon'ble Debts Recovery Tribunal, Pune by filing S. A. Diary No. 839/2021 and I.a. 461/2021. Thus, the Sale of properties if takes place, will be subject to the outcome of the said Securitization Application filed by my clients

Hence the people at large and all the concerned are advised to note the above and exercise necessary caution in the matter. In fact, to make the public and interested parties aware of the above is the sole purpose of this Notice. SCHEDULE OF PROPERTIES

 A. All that piece and parcel of Residential and commercial building situated at G +5, CTS No 271 (old 342), Nearby Laxmi Road, N C Kelkar Road, Narayan Peth, Pune- 411 030, having approximate constructed area of 237.5 Sq. Mtri.e 9161.51 sqfts, including Gf+ Mezzanine and five floors + terrace + car parking and motorcycle parking, bounded as East- S.No 270, South-Prakash foundry, West Govt road.

 B. All that piece and parcel of land within registration Sun district of Haveli, Dist Pune and within the limits of PMC at Kothrud, Plot No 25 residential bungalow "Utakarsh" (Ground+ stilt + 1st floor) at S. no 62 anad 65, Mahatma Society, opp. Society office Kothrud, Pune-411 038.

C All that piece and parcel of NA land and construction to be made thereon situated at Gat No, 1224 (area 0 H 84R), 1225 (area 0 H 80 R), Pirangut, near Pirangut police station, TalukaMulshi, Dist-Pune, bounded as(for Gat no 1224) East- gat no 1225, South- Gat no 1225, West- Gat no 1170, North-Gat no 1222. (for Gat No- 1225) East- Sarakari Odha, South- Gat no 1230, West-remaining part of Gat no 1225, North- Gat no 1222 to 1224.

Hence this Notice of Caution

Place: Pune

Date: 22/08/2021

Adv. Narendra K. Khasbardar Adv. Kasturi A. Jangada A-1/12, Swarrop CHSL., Near Mehendale Garage, Erandawana, Pune- 411 0004, Mo: 9922847754



बाणेर शाखा: श्रीनिवास क्लासिक बिल्डिंग, शॉप नं. ६–१०, बाणेर रोड, बाणेर, पुणे ४११०४५. फोन : ०२०२७२९११२०, २७२९१११९ ईमेल : cb774@corpbank.co.in

ताबा नोटीस [रूल - ८ (१)]

(स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी खाली सही करणार **सौ. भाग्यश्री मंडल, युनियन बँक ऑफ इंडिया (ई–कॉर्पोरेशन बॅक), बाणेर शाखेच्या** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/जामिनदार श्री. प्रमोद सुरेश मोहोळ (अर्जदार), सौ. पल्लवी प्रमोद मोहोळ (सह-अर्जदार) यांना दि. ०३/०४/२०२१ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. २५,२७,८६०.४३ / - (रूपये पंचवीस लाख सत्तावीस हजार आठशे साठ आणि पैसे त्रेचाळीस **फक्त)** आणि **त्यावरील व्याज** अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम भरण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब सेक्शन (४) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **दि. १८ ऑगस्ट, २०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉपॅरिशन बँक), बाणेर शाखा यांना येणे असलेली रक्कम रु. २५,२७,८६०.४३/- (रूपये पंचवीस लाख सत्तावीस हजार आठशे साठ आणि पैसे

कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सब सेक्शन (८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेण्यात येत आहे की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) (सुधारीत) रूल्स २००२ च्या रूल ३(५) अंतर्गत कर्जदाराने सुरक्षित धनको (सिक्युअर्ड क्रेडिटर) यांना देणे असलेली रक्कम, सर्व किंमत, आकार आणि सुरक्षित धनको यांना आलेला खर्च यांसहीत कोणत्याही वेळी, परंतु जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा जनतेकडून अंदाजपत्रक / निविदा मागविण्यापूर्वी किंवा प्रायव्हेट ट्रीटीद्वारे सुरक्षित मालमत्ता लीज/असाईनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरीत करण्यापूर्वी परत करावी. याद्वारे असेही सूचीत करण्यात येते की, जर कर्जदाराने सुरक्षित धनको (सिक्युअर्ड क्रेडिटर) यांना देणे असलेली रक्कम, सर्व किंमत, आकार आणि सुरक्षित धनको यांना आलेला खर्च यांसहीत कोणत्याही वेळी, परंतु जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा जनतेकडून अंदाजपत्रक/निविदा मागविण्यापूर्वी किंवा प्रायव्हेट ट्रीटीद्वारे स्रक्षित मालमत्ता लीज / असाईनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरीत करण्यापूर्वी परत केली नाही, तर कर्जदाराचा सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी कोणताही हक राहणार नाही.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. १८ चा सर्वसामाईक भाग बांधकाम क्षेत्रफळ ७७१.०० चौ.फू. म्हणजेच ७१.६६ |चौ.मी., अधिक टेरेसचे क्षेत्रफळ १०९.०० चौ.फू. म्हणजेच १०.१३ चौ.मी., ३ रा मजला, विंग-ए-१, १ पार्किंग क्षेत्रफळ १०० चौ.फू. सहीत, रहिवासी प्रोजेक्ट 'सुरभी रेसिडेन्सी मध्ये', नं. १९, हिस्सा नं. ६/७/१/१/३, गांव बावधन खुर्द, नोंदणीकरण जिल्हा पुणे, | उप-नोंदणीकरण तालुका मुळशी, पुणे महानगरपालिका यांच्या हद्दीत. **चतुःसीमा** : **उत्तरेस** स.नं. १०२, वंशाज् ऑप्युलन्स, **दक्षिणेस** : सामाईक रस्ता, **पूर्वेस** : स.नं. १७/१, विद्यानगर सोसायटी, पश्चिमेस : स.नं. १९ पैकी उर्वरीत जागा.

अधिकृत अधिकारी, दिनांक : १८/०८/२०२१ युनियन बँक ऑफ इंडिया

स्टेट बॅंक ऑफ इंडिया **೧**SBI स्ट्रेस्ड ॲसेट्स रिझोल्यूशन ग्रुप कमिशिअल-।।।, मुंबई शाखा

प्राधिकत अधिकाऱ्यांची माहितीः पत्ताः स्ट्रेस्ड ॲसेट्स रिझोल्युशन ब्रुप, नाव- श्री. गिरीश संगलगीकर, e-Mail ID: team6.61341@sbi.co.in मोबाईल नं. +९१-९१६७२५६५९५

श्रीमती शकुंतला डी. साळुंखे यांच्या नावे असलेली

ibapi/index.isp येथे पाहाळ्यात.

रोजी कागदोपत्री ताबा घेतला आहे.

कमशिअल-।।।, ग्रैंच तुलसीयानी चेंबर्स, पहिला माळा, वेस्ट विंग, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट. लैंड लाईन में. (कार्यालय) ०२२-२२०२१२९९ e-Mail ID: sbi69341@sbi.co.,in

स्थावर मालमत्ता विकण्यासाठी सेल नोटीस सिक्वरिटावडोशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फावनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ हा कायदा आणि त्याचे सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, २००२ मधील रुल ८(६)चे प्रोव्हिसो यासोबत होते यानुसार स्थावर/ अचल मालमत्ता ई-लिलावाने करावयाच्या विक्रीसाठी सेल नोटीस

ॲपेंडिक्स-IV-A (रुल ८(६)चे प्रोव्हिसो पाहावे)

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेष करून संबंधित कर्जदार आणि हमीदार यांना नोटीस देण्यात येते की, प्रतिभूत पतदार यांचेकडे गडाण/ तारण असलेली आणि येचे खाली वर्णन केलेली स्थावर मालमता आहे. तिचा प्रत्यक्ष ताबा प्रतिभृत कर्ज देणारे, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी यांनी घेतलेला आहे. ही मालमत्ता 'जेथे आहे तेथे' आणि 'जशी आहे तशी' आणि 'त्यामध्ये जे काही आहे ते सर्व' या तत्वांनुसार दि. १६/०९/२०२१ (ई-लिल्लावाची तारीखा) रोजी प्रतिभृत कर्जदार मेसर्स सेवा ऑग्रीटेक प्रा. लि. कर्जदार)- १) श्री. पुरुचंद जगताप, २) श्री. संग्राम जगताप, ३) श्रीमती शकंतरठा डी. साळ खे, ४) श्री. अमीत बी. शेळके (संचालक आणि हमीदार) यांचेकडे दि. ०५/१२/२०१३ रोजी येणे असलेली रक्तम

३,१३,६४,६३५/- (रुपय तीन कोटी तरा लाख चीसष्ट हजार सहाश पस्तीस मात्र) आधिक दि ६/१२/२०१३ पासूनचे ठ्याज अधिक त्याचे खर्च आणि ठ्याय इ. याच्या वसुलीसाठी विकण्यात येणार आहे मालमत्तेची राखीव किंमत आणि इसारा रक्षम देव वेथे खाली दिली आहे. या स्थावर मालमत्तेचे वर्ण लिलप्रमाणे आहे- यादी राखीव इसारा रक्षम देव दी-४०२ चौथा माल्य प्रेशाबेला विकला बिल्डिंग दी प्रसातं १/३/४ ह			
यादी			
लॅंट नं. डी-४०२, चौथा माळा, ऐशाबेला विस्ता बिल्डिंग, डी एस.नं. १/३/४, ५/१/३/३, १५/१/३/२, १५/१/३, १५/१/१४ (क्षेत्रफळ १४०० चौरस फूट), गॅफ. कॉडवा-कात्रज रोड, कॉडवा बुदुक, पुणे, महाराष्ट्र-४११०४८.		रु. ७.०७२	

महत्त्वाच्या तारखा:- ई-लिलाव: १६/०९/२०२१, वेळ- दुपारी १२.३० वाजता. पाहणी: ०९/०९/२०२१ रोजी, सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी ०४.०० वाजेपर्यंत इ.र.ठेव सादर करण्याची मुदतः १५/०९/२०२१ रोजी दुपारी ०४.३० वाजेपुर्वी. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती कृपया प्रतिभृत कर्ज देणारे स्टेट बँक ऑफ इंडिया यांची वेबसाईट www.sbi.cc.in 細面 https://www.mstcecommerce.com/auctionhome/

सरफैसी ॲक्ट या कायद्यानसार द्यावयाची १५ दिवसांची सांविधिक सचना (नोटीस) सदर कर्जदार/हमीदार यांना याद्वारे नोटीस देण्यात येते की, सदर मालमतेचा लिलाव करण्यात येईल आणि जर काही रक्षम चसुल करणे शिक्षक राहिले असेल तर तिची चसुली व्याज आणि खर्चासह तुमच्याकडून करण्यात येईल. (सही/-) प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

जिजामाता महिला सहकारी बँक लि., पुणे

वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय वीर सावरकर उद्योग भवन,

शिवाजीनगर, पुणे - 411005 फोन नं. : (020) 25536670

नमुना 'झेड'

(नियम 107 पोट-नियम [11 (ड-1)] पहा)

* स्थावर मालमतेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस *

पुणे 411005 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 अन्वये असून दि.04/01/2019 रोजी

मागणीची नोटीस ऋणको मे.चिंतामणी कन्स्टक्शन प्रो.प्रा.श्री.तिखे महेश रामचंद्र व सौ.तिखे

सविता महेश यांना देऊन नोटीशीमध्ये नमूद केलेली रक्कम रूपये 2,10,97,094/- मुद्दल

अधिक व्याज अधिक सरचार्ज अधिक इतर खर्च (अक्षरी रुपये दोन कोटी दहा लाख

सत्यानव्य हजार चौऱ्यानव्य मृद्दल अधिक व्याज अधिक सरचार्ज अधिक इतर खर्च फक्त)

सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसूर केली

आहे, खाली सही करणाऱ्याने दि.24/05/2019 रोजी जप्तीची नोटीस दिली अस्न, दिनांक

09/08/2021 रोजीच्या जप्ती आदेशान्वये पुढे निर्दिष्ट केलेली मालामत्ता जप्त करण्यात

आहे आणि सर्व नागरीकांना सचित करण्यात येते कि, खाली निर्दिष्ट केलेल्या स्थावर

मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 मधील

नियम 107 (11(ड-1)) अन्वये दिलेल्या अधिकारनुसार या दिनांक 09 ऑगस्ट 2021

मालमत्तेसंबधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास जिजामाता महिला

सहकारी बँक मर्या पूर्ण 411005 यांच्या बोजाची रक्कम रू.2,82,16,472/-महल आणि

-: जप्त स्थावर मालमत्तेचे वर्णन :-

तसेच पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती खेड तसेच नगरपरिषद चाकण येथील गाव मौजे

चाकण, ता.खेड, जि.पणे येथील गट नं.1101/2 यांसी (जना गट नं.1076) एकण क्षेत्र 0

हे.56 आर पैकी पूर्व बाजुकडील मिळकत क्षेत्र 0 हे.18 आर तसेच 0 हे.19 आर असे एकूण

क्षेत्र 0 हे.37 आर क्षेत्र. सदर मिळकतीवर बांधलेल्या चिंतामणी सारा विहार या बांधकाम

विंग बी

फ्लंट

नंबर

4 402

37.

2) तुकडी पुणे, पोट तुकडी हवेली, मे.दुय्यम निबंधक सोा.हवेली यांचे अधिका

क्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील गाव मीजे शिवणे, ता.हवेली, जि.पुणे येथील

सिटीएस नं.1408 स.नं. 15 मधील प्लॉट नं.64 यासी क्षेत्र 318.05 ची.मी. व सीटीएस

नं.1408 स.नं.15 मधील फ्लॉट नं.65 क्षेत्र 311.05 चौ.मी.या मिळकतीमध्ये बांधलेल्या

चिंतामणी धनंजय या प्रकल्पातील खालील नमुद केलेल्या तारण मिळकती.

बांधकाम प्रोजेक्टचे नाव :- चिंमातणी धनंजय, शिवणे, उत्तमनगर, पुणे

क्षेत्रफळ

फ्लंट

नंबर

फ्लंट

नंबर

402

37.

37.

मजला

तपशिल

पहिला मजला

पहिला मजला

विंग डी

मजला

तपशिल

मजला

तपशिल

चौथा मजला

चौथा मजला

म.रा. सह.संस्था अधिनियम 1960 कलम 156 अन्वये

द्वारा जिजामाता महिला सहकारी बँक लि., पुणे-41100:

(श्री. शिंदे विजय पुंडलिक)

वसुली व विक्री अधिकारी

पहिला मजला | 640 चौ.फट

चीथा मजला 610 ची.फुट

क्षेत्रफळ

655 ची.फर

640 ची.फट

क्षेत्रफळ

413 ची.फट

413 ची.फट

तुकडी पुणे,पोट तुकडी खेड, मे.द्य्यम निबंधक सो।खेड यांचे अधिकार क्षेत्रातील

त्यावरील व्याज अधिक वसुली खर्च याला अधीन राहावे लागेल.

प्रोजेक्ट मधील खालील तपशिलाप्रमाणे तारण मिळकती.

विंग ए

फ्लंट

नंबर

203

401

402

403

फ्लंट

नंबर

203

फ्लॅट

नंबर

104

105

401

दिनांक: 09/08/2021

ठिकाण : चाकण, पुणे

37.

कं.

कं.

मजला

तपशिल

चौथा मजला

चौथा मजला

विंग सी

मजला

तपशिल

मजला

तपशिल

पहिला मजला 307 चौ.फुट

पहिला मजला 583 चौ.फुट

चौथा मजला | 307 चौ.फट

यूनियन बैंक 🕼 Union Bank

& STIPET CONTROL

बांधकाम प्रोजेक्टचे नाव - चिंतामणी सारा विहार चाकण

दसरा मजला | 645 चौ.फुट

चीथा मजला 645 ची.फुट

क्षेत्रफळ

815 ची.फट

815 ची.फुट

विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कस्र केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत

ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी, जिजामाता महिला सहकारी बँक मर्या

र्बेक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

चाकण शाखाः परदेशी बिल्डींग,

मार्केट यार्ड समोर, चाकण, पुणे – ४१०५०१. ईमेल: bom1151@mahabank.co.in, brmgr1151@mahabank.co.in

ताबा नोटीस (स्थावर मालमत्ते करिता) (ॲपेंडिक्स IV ॲक्ट - रूल ८(१) अंतर्गत)

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्र क्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार मे. माऊली **इंजिनियरींग प्रॉजेक्ट** यांना दि. १७/०५/२०२१ रोजी **मागणी नोटीस** बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बॅकेला येणे असलेली रक्कम रू. २,२७,३९,८९४.८६ (रूपये दोन कोटी सत्तावीस लाख एकोणचाळीस हजार आठशे चौदा आणि पैसे शहाऐंशी फक्त) अधिक त्यावरील दि. १७/०५/२०२१ पासूनचे १०.७०% दराने लागू न केलेले **वार्षिक व्याज** अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. सदर नोटीस स्पीड पोस्टाने पाठविण्यात आली होती तसेच आपण ती प्रत्यक्षरीत्या स्वीकारली होती

कर्जदार तसेच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने. विशेषत कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ च्या रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २३/०८/२०२१ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि जामीनदार व सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र, चाकण शाखा** यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

फॅक्टरी जमीन आणि बिल्डींगचा सर्वसामाईक भाग, गट नं. २९९ ते २९८, नाणेकरवाडी, एमआयडीसी, चाकण, ता. खेड, पुणे ४१०५०१ येथे.

बँकेकडे गहाण ठेवलेल्या आणि बँकेने ताबा घेतलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे

दिनांक : २३/०८/२०२१ बँक ऑफ महाराष्ट्र, चाकण शाखा ठिकाण : चाकण

एलांटास बेक इंडिया लि.

नोंदणीकृत कार्यालय: १४७, मुंबई-पुणे रोड, पिंपरी, पुणे- ४११०१८

सूचना

सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २२ सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम ११०च्या तरतुर्दींचे अनुपालन करताना आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२० २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२० व २३ जून २०२१ दिनांकित अनुक्रमे सर्वसाधारण परिपत्रव क्र. १४/२०२०, १७/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२० व १०/२०२१ यांना अनुलक्षून कंपनीने, २० ऑगस्ट २०२१ (कट-ऑफ डेट) रोजीनुसार ईमेल पत्त्यांसह ज्यांची नावे सदस्यांच नोंदवहीत / दी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याकडून मिळालेल्या लाभार्थी मालकांच्या सूचीत नमूद आहेत आणि उक्त कट-ऑफ डेट रोजीनुसार कंपनीच्या रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट्सच्या (कागदी स्वरूपातील भागधारणेच्या बाबतीत) अभिलेखांमध्ये उपलब्ध आहेत अशा सदस्यांना ई-मेलमार्फत सूचना पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे. कंपनीद्वारा पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान (ई–मतदान) व्यासपीठामार्फत त्यांचे मत नोंदविण्याच्या प्रयोजनासाठी केवळ उक्त सदस्यांनाच पात्र मानण्यात येईल. कट-ऑफ डेट रोजीनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना फक्त माहितीकरिता असल्याचे मानावे

ई-मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने संचालित करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून संचालक

ई-मेलद्वारा सचनेच्या पाठवणीच्या समाप्तीची तारीख आहे २३ ऑगस्ट २०२१.

ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ता अद्याप नोंदविले नाहीत अशा सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या ई-मेल पत्ताच्या नोंदणीकरिता त्यांनी ज्यांच्याकडे त्यांचे डिमॅट खाते आहे अशा आपापल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा- कागदी स्वरूपात जे भाग धारण करीत आहेत असे सदस्य, दुरध्वनी क्रमांक ०२० २६१६००८४ वर श्री. संदीप पवार/ श्री. अशोक गुप्ता, लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., पुणे यांच्याशी संपर्क साधून अथवा

pune@linkintime.co.in/ sandip.pawar@linkintime.co.in वर ई-मेल पाठवून त्यांचे ई-मेल ॲड्रेसिस नोंदवू शकतात. तसेच https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.htm येथे भेट देऊन व त्यात नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करूनसुद्धा सदस्य माहिती ४. ई-मतदानाच्या प्रारंभाची तारीख २६ ऑगस्ट २०२१ सकाळी ९.०० वाजता असून ई

२०२१च्या सायं. ५.०० वाजल्यानंतर ई-मतदान करता येणार नाही. ही सुचना, कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच https://www.elantas.com/beck

india/about-us.html https://www.evoting.nsdl.com/ उपलब्ध आहे.

वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com/ सुद्धा प्रदर्शित केला जाईल.

मतदानाशी संबंधित काही शंका/ तक्रार असल्यास सदस्यांनी ०२० ६७१९०६०५ वर १ स्विप्नल कुबेर- उपव्यवस्थापक विधि आणि सिचवीय यांच्याशी संपर्क साधावा आणि ई मतदानसंबंधित काही शंका/ तक्रार असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्य डाऊनलोड्स सेक्शनवर उपलब्ध असलेले सदस्यांसाठीचे फ्रिक्वेन्ट्रली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि सदस्यांसाठीची दूरस्थ ई-मतदान वापरकर्त्यांची नियमपुस्तिका पाहावी अथवा टोल फ्री नंबर: १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० वर फोन करावा किंवा श्री. संदीप पवार/ श्री. अशोक गुप्ता, लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., पुणे यांच्याशी संपर्क साधावा. ई-मेल आयडी: pune@linkintime.co.in/ sandip.pawar@linkintime.co.in दूरध्वनी क्रमांक ०२० २६१६००८४. दूरस्थ ई-मतदानसंबंधित कोणत्याही तक्रारींचे निवारण करण्यासाठी ईमेल आयडी: evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवून श्रीमती सरिता मोटे, साहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल यांच्याशीसुद्धा सदस्य संपर्क साधू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून

दिनांकः २३ ऑगस्ट २०२१

अधिकृत अधिकारी,

(सीआयएन: एल२४२२२पीएन१९५६पीएलसी१३४७४६)

फोन नं.: (०२०)- ६७१९०६०६ ईमेल: Abhijit.Tikekar@altana.com वेबसाइट: https://www.elantas.com/beck-india

मंडळाने प्रजोत तुंगारे ॲण्ड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, पूणे यांचे भागीदार श्री. प्रजोत तुंगारे (सदस्यत्व क्र. एफसीएस५४८४) यांची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या सदस्यांना याद्वारे हेही कळविण्यात येते आणि याचीही नोंद घेण्याची विनंती करण्यात येते

पूर्वोक्त सूचनेमध्ये मांडलेले कामकाज, सदस्यांनी फक्त ई-मतदान व्यासपीठामार्फत

करावयाचे आहे. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)द्वारा सकर करण्यात आलेले ई-मतदान व्यासपीठ ही कंपनी पुरवीत आहे.

मतदानाच्या समाप्तीची तारीख आहे. २४ सप्टेंबर २०२१ सायं. ५.०० वाजता, २४ सप्टेंबर

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ई–मतदानाच्या समाप्तीनंतर दोन कामकाजाचे दिवस किंवा त्यापूर्वी अध्यक्षांद्वारे अथवा त्यांनी यथोचितरीत्या प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीद्वारे निकाल जाहीर केला जाईल आणि घोषणेच्या तारखेपासून तीन दिवस त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीच्या सूचना फलकावर व कंपनीच्या वेबसाइटवर https://www.elantas.com/beck-india/about-us.html आणि एनएसडीएलच्य

> एलांटास बेक इंडिया लिमिटेडकरिता अभिजित टिकेकर हेड लीगल आणि कंपनी सचिव सदस्यत्व क्रमांक एसीएस२०२१

स्थळः पुणे

वाहन विक्रीसाठी लिलाव सूचना

पानुसार सर्वसाधारण जनतेस आणि विशेषतः कर्जदारांस सूचना देण्यात येते की, पुढे नमूद करण्यात आलेले वाहने सुरक्षित धनको यांच्याकडे गहाणतारण/ताब्यात आहे. सदर गहाणतारण

डी. पी. रोड, परिहार चौकाजवळ, औंध, पुणे - ४११ ००७

प्रादेशिक कार्यालय पुणे-पश्चिम, २०१- २०२, दुसरा मजला, स्टेलार एनक्लेव्ह,

वाहनांची युनियन बँक ऑफ इंडिया यांना येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी "जसे आहे, जेथे आहे", "जे आहे, जसे आहे" आणि "तेथे जे आहे" तत्त्वावर दि. ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी विक्री करण्यात येणार आहे

अनु. क्र.	कर्जदाराचे नांव	वाहनांचा तपशील, रजि. नं. आणि मेक	शाखेचे नांव आणि व्यवस्थापकांचा संपर्क क्र.	राखीव किंमत	बयाणा रक्कम
9	ओम साई टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स्	एमएच 14 सीडब्ल्यू 8622, (मेक : 02/2016) एएलपीएसव्ही 3/47, अशोक लेलॅण्ड (टुरीस्ट बस), डिझेल	चाकण (११५९२) सुभाष सैनी, मो. ७७३७४६८५२२	४,०५,०००/-	80,400/-
2	मे. संस्कृति दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स्	एमएच 14 एफसी 2049, (मेक : 2016) निसान मायक्रा एक्सएल ऑक्टेव्ह टॅक्सी	थेरगांव (५८९५०) संदिप मल्लिक, मो. ९८२२४१९६१८	9,34,000/-	93,400/-
Э	नंदकिशोर विद्याधर कुलकर्णी	एमएच 14 एफसी 3992, (मेक : 2016) शेव्हरोलेट सेल एनबी 1.3 पीएस, टॅक्सी	थेरगांव (५८९५०) संदिप मल्लिक, मो. ९८२२४१९६१८	9,82,000/-	98,200/-
8	में. महाजन सर्व्हिसेस	एमएच 12 केक्यू 2893, (मेक : जुलै 2015) फोर्स मोटर्स लि., ट्रॅव्हलर मिनी बस 3700 बीएस ।।।, डिझेल	पुणे बाणेर (७७४२) भाग्यश्री मंडल, मो. ९७६७६९९५६९	3,29,000/-	32,900/-
4	मे. महाजन सर्व्हिसेस	एमएच 12 केक्यू 2993, (मेक : जुलै 2015) फोर्स मोटर्स लि., ट्रॅव्हलर मिनी बस 3700 बीएस III, डिझेल	पुणे बाणेर (७७४२) भाग्यश्री मंडल, मो. ९७६७६९९५६९	3,89,000/-	38,900/-
ų	मे. महाजन सर्व्हिसेस	एमएच 12 केक्यू 3093, (मेक : जुलै 2015) फोर्स मोटर्स लि., ट्रॅव्हलर मिनी बस 3700 बीएस III, डिझेल	पुणे बाणेर (७७४२) भाग्यश्री मंडल, मो. ९७६७६९९५६९	3,30,000/-	33,000/-
0	मे. महाजन सर्व्हिसेस	एमएच 12 केक्यू 3193, (मेक : जुलै 2015) फोर्स मोटर्स लि., ट्रॅव्हलर मिनी बस 3700 बीएस ।।।, डिझेल कमर्शियल	पुणे बाणेर (७७४२) भाग्यश्री मंडल, मो. ९७६७६९९५६९	3,40,000/-	34,000/-

यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या दिवसापासून १० दिवसांचे आत उर्वरित रक्कम भरावी, अन्यथा त्याने आधी भरलेली बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित

इच्छुक निविदादारांनी ईएमडीची रक्कम, बिंड फॉर्म आणि केवायसीसह **दि. ३९/०८/२०२९ रोजी स. १९.०० वाजेपर्यंत** जमा करावी.

शाखेशी संपर्क साधावा. कोणतेही कारण न देता लिलाव प्रक्रिया रद्द करणे आणि/किंवा प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत -

खरेदीदाराने वाहन ताब्यात घेतल्यापासून एक महिन्याचे आत वाहन त्याचे/तिचे नावावर स्वखर्चाने हस्तांतरीत करून घ्यावयाचे आहे.

कार डिलर्स/एजन्सीज् सदर लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात

कर्जदार वर नमूद केलेल्या वाहनाच्या लिलावापूर्वी आपले खाते तडजोडीने/संपूर्ण देणे रक्कम भरून बंद करू शकतात आणि लिलावात भागही घेवू शकतात. सदर नोटीस ही कर्जदाराच्या माहितीसाठी आहे.

इच्छुक बोलीदारांनी संबंधित शाखेमध्ये पडताळणीसाठी निविदा प्रस्ताव आणि फोटो व रहिवासी पत्ता असलेल्या स्वसाक्षांकीत केलेल्या ओळखपत्राची कॉपी, तसेच पॅनकार्ड आणि लायसन्ससह सादर करावे.

लिलावाची तारीख व वेळ : दि. ३१ ऑगस्ट, २०२१, दु. १२.०० ते दु. ०२.००

बोली रु. २,०००/ - च्या पटीमध्ये वाढविता येईल. दिनांक : २३/०८/२०२१

अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय पुणे पश्चिम

स्थळ : मुंबई

तारीख : २३/०८/२०२१

इरिटी इंटोस्ट (एनफोसीमेन्ट) रुल्म, २००२ (सदर निवम) मधील निवम ३(१) सह वावण्यात वेशाऱ्या सिक्वुरीटावडी शैंड किल्स्ट्रकार ऑफ फावरंखीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२(सदर ऑधिन्तम च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत, सदर निवमांमधील निवम ३ सह चाचण्यात वेणाऱ्या सदर अधिनिवमातील अनुच्छेद १३(१२) अंतर्गत बताल करण्या आलेल्वा अधिकारांचा वापर कार आवआपएफएल होम फायनान्य लि. (आवआपएफएल एचएफएल) (युवीची इंडिया इंग्डोलाईन हार्जिंग फावननः लि.) च्या प्रधिकृतः अधिकान्यने सरर ऑपनियमतील अनुख्येद १३(२) अंतर्गतं मागणी सूचना पार्टवल्या ज्यांत कर्जदार्गन पार्ध्वन्यात आलेल्य मंबीधत मागणी सुचर्नामध्ये नमुद करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्याचे आवादन करण्यात आले होते. वरीलच्या संदर्भात बाह्रारे कर्जदार्जना, पुना एकदः, सदर सुधना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून ६० दिवसांचे आत खाली नमूद करुपात आलेल्या सक्येचा मारणी सुधनेच्या दिनांकापासून ते भरण्याच्या देनोकापर्यंतच्या पृक्षेल व्याजासह भरण करण्याचे आवाहन करण्यात येते. कर्जदासचा तपत्रील, मागगी सूचनेच्या दिगोकास मागजे १६-ऑगस्ट-२०११ रोजी क्रवाको ख्रम आणि कर्ताच्या रक्तमेच्या पराफेडीची हमी महपून देऊ करम्यत आलेली अनमत इ. चा तपशील खालीलप्रमाने आहे:

कर्जटर/जामीनटराचे नाव हो सुजील ॲलेक्स पिछे, श्री समीर सुजील र्दानका क्र. ३०२. तिसम् मजला, बिल्डींग ए, चटां क्षेत्रफळ पेडे, टिनीटी एन्टरग्रायजेस र. २७,०२,२७६/- (रुपये सताबीस समारे ६२० चौ.फ., स.क. १५१/६, १५१/७, घ.क. ६ नंदादीप, मोदी चीबीसवाडी, पुणे ४०११०५, महातप्ट, भारत (प्रॉस्पेक्ट क्र. ७६७६४४) लक्ष दोन हजार दोनशे शहानर फका) सदर कार्जदानेनी वर नमुद केल्पाप्रमाणे आव आवरणपाल एचारफराल वांचेकडे भरणा न केल्वास आव आवरणपाल एचारफराल वांचेदारे सदर ऑपनिवमार्ग मुच्छेद १३(४) आणि लाग् नियमंतर्गत वर नमूद अनामत मर्लावरुद्ध कर्जदराच्या खर्चाने, जोखमीयर आणि त्यांना त्यांना मोगाव्या लागणान

मांवर पुढील करलाई करणात देईल. अधिक तपतीलासाडी कृपना प्रधिकृत अधिकान्यंत्री ना **शास्त्रा कार्यालवात** संपर्क साधावाः सीटीएस क्र

४२७८/९ ते ७, तानाजी नगर, कालिका मात्रा मंदिराजवळ, दूसत मजला, चिचवद, पुगे, ४११०३३ / किंवा **कॉर्परिट कार्यालव**ः अवआवर्ष्कराल टॉवर प्लॉट क्र. ९८, उद्योग विदार, फेज इ कर, गुरुवाम, हरपाण. स्थानः पुणे, दिनांकः २४ ऑगस्ट २०२१ खा/- प्राधिकृत अधिकारी, आयआवएफएल होम फायनाना लि. करिता

accelya

ACCELYA SOLUTIONS INDIA LIMITED

Registered Office: "Accelya Enclave", 685/2B & 2C, 1st Floor, Sharada Arcade, Satara Road, Pune - 411037 Tel: +91 20 66083777 Fax: +91 20 24231639 Email: accelyaindia.investors@accelya.com Website: w3.accelya.com CIN: L74140PN1986PLC041033

Notice is hereby given that the Company has received intimation from the following shareholder/investor that share certificate pertaining to the equity shares held by him, as per details given below is stated to have been lost/misplaced/stolen and the holder/investor has applied for issue of duplicate share certificate.

SI. No	Folio No.	olio No. Name of Shareholder(s)	Share Cert. No.	Distinctive Nos.		No. of Shares
1	KLE017181	CHIRAG LALJI DEDHIA	47653	10445101	10445150	50
Pub	olic is hereby	warned against purchasi	ng or dealin	g in any w	ay with the	e above

share certificate. Any person(s) who has/have any claim in respect of the said certificate could lodge such claim with the Company or its Registrar at KFIN Technologies Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot No 31 to 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 within 15 days of the publication of this notice, after which no claim will be entertained by the Company. Any person dealing with the above share certificate shall be doing so solely at his /her risk as to costs and consequences and the Company shall not be responsible for in any way.

For Accelya Solutions India Limited

Ninad Umranikar Company Secretary

🗖 🗖 🗲 पीसीएस टेक्नोलॉजी लिमिटेड सीआयएन : एल७४२००एमएच१९८१पीएससी०२४२७९

Place : Pune

Date : 23.08.2021

कॉर्पोरेट ऑफिस : ८वा मजला, टेक्नोसिटी, प्लॉट नं. -५/३, एमआवडीसी, महापे नवी मुंबई - ४०० ७१०. टेलि.: ०२२ ४१२९६१११, फॅक्स : +९१-२२-२२८५१४८९, नोंदणीकत कार्यालय : ८२/६/१, सोलर पार्क, शॉप नं. ६, पणे-आळंदी रोड, दत्तनगर, दिघी, पुणे-४११०१५. वेबसाईट : www.pcstech.com,

४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-वोटींग व पुस्तिका बंद असणे याबाबत माहिती

याद्वारा सचना देण्यात येते की कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("४०वी एजीएम") कंपनीच्या ४०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हिसी") / अदर ऑडिओ-व्हिज्यअल मिन्स ("ओएव्हिएम") द्वारा बधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी रोजी दु. १२.३० वा घेण्यात येणार आहे.

इमेल : investorsgrievances@pcstech.com

सद्य चाल् असलेला कोव्हिड-१९ चा उद्रेक लक्षात घेता, सामाजिक अंतराबाबत नियमांचे अनुपालन करावयाचे आहे आणि लोकांच्या हालचालींवर बंधने लादली आहेत तसेच अनुक्रमे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ दिनोकित ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० ०५ में, २०२० व १३ जानेवारी, २०२१ आणि निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेली अन्य सर्व संबंधित परिपत्रके ("एमसीए परिपत्रके" म्हणून एकत्रीतरीत्या संबोधित) आणि सिक्युरिटिज औड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी परिपत्रके" म्हणून एकत्रीतरीत्या संबोधित) यांच्या द्वारा निर्गमित केलेली अनुक्रमे परिपत्रक क्र. सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी१ / सीआयआर / पी / २०२० / ७९ व सेबी / एचओ ' सीएफडी / सीएमडी२ / सीआयआर / पी / २०२१ / ११ आणि कंपन्या अधिनियम, २०१३च्या तरतुर्दीच्या अनुपालनार्थ व सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेश्नस, २०१५ ("सेबी (एलओडीआर) रेग्युलेश्नस, २०१५")च्या अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हिसी") / अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हिएम") सुविधेद्वारा **बुधवार, २२** सप्टेंबर, २०२१ रोजी रोजी द. १२.३० वा (भाप्रवे) कंपनी तिच्या चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे ("एजीएम") आयोजन करीत आहे.

वित्तिय वर्ष २०२०-२१ ("वार्षिक अहवाल") करिता वार्षिक अहवालासमवेत एजीएम बोलाविणारी सूचना अशा सदस्यांना, ज्यांचे ईमेल पत्ते एमसीए परिपत्रके व सेबी रेग्युलेशन्सच्या अनुसार डिपॉझीटरी पार्टिसिपंट्स ("डीपी"ज) / कंपनी / रजिस्ट्रार ऑंड ट्रान्सफर एजन्ट म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. ("आरटीए") यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, केवळ इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये २१ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविण्यात आली आहे. "डीपी"ज / कंपनी / "आरटीए" कडे नेंदणीकृत नसलेल्या ईमेल पत्यांबाबत इलेक्ट्रॉनिक मोडद्वारा सूचना व वार्षिक अहवालाच्या स्वीकृतीच्या हेत्प्रित्यर्थ सदस्य investorsgrievances@pcstech.com या कंपनीच्या इंमेल आयडीवरुन विनंती पाठवू शकतील.

ज्या सदस्यांनी अजून त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx वा लिकंबरुन नोंदणी करावी. कंपनीच्या ४०व्या एजीएमची सुचना व वित्तिय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल www.pcstech.com या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत व सदर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेंजेचच्या वेबसाईटवर म्हणजेच www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर सुद्धा प्रस्तृत करण्यात आले आहे.

र्सेबी (एलओडीआर) रेम्युलेशन, २०१५ च्या रेम्युलेशन ४२ आणि कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन)

नियम, २०१४ च्या नियम १० यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुसार

याअधिक सुचना देण्यात येते की सदस्यांची नोंदवही व भाग हस्तांतरण पुस्तिका वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

प्रयोजनार्थ वृधवार, १५ सप्टेंबर, २०२१ पासून ते बृधवार, २२ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) डलेक्टॉनिक माध्यमाद्वारा मतदान करण्याबाबत माहिती कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारा सदस्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता सुविधेची तरतुद

करुन देताना आनंद वाटत आहे आणि सेंट्रल डिपॉझीटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल")

द्वारा तरतृद केलेल्या "ई-वोटींग" सेवांमार्फत कामकाजावर विचारविनिमय करण्यात येईल. "रिमोट ई-वोटींग" कालावधीत, ज्या कंपनीच्या सदस्यांकडे **कट-ऑफ तारीख म्हणजेच १५ सप्टेंबर**, २०२१ रोजी प्रमाणे प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईन्ड स्वरुपात भाग आहेत ते "सीडीएसएल"च्या इलेक्टॉनिक वोटींग सिस्टमद्वारा एजीएमच्या सचनेमध्ये नमद केल्यानसार कामकाजावर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करु शकतील. सदस्याद्वारा एकदा मतदान केले गेल्यास तदनंतर ते बदलण्यास किंवा मतदान

पुन्हा करण्यास अनुमती देता येणार नाही. सर्व सदस्यांना कळविण्यात येते की : इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान करण्यास पात्रता निश्चित करण्याकरिता कट-ऑफ तारीख १५ सप्टेंबर, २०२१ ही आहे.

' रिमोट ई-वोटींग'' रविवार, १९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०:०० वा (भाप्रवे) सुरु होईल. * "रिमोट ई-वोटींग" मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी सावं ०५:०० वा (भाप्रवे) बंद होईल.

ज्या सदस्यांनी "रिमोट ई-वोटींग"द्वारा आधीच त्यांचे मतदान केले आहे ते सभेमध्ये उपस्थित राह् शकतील परंतु एजीएममध्ये त्यांचे मतदान पुन्हा करण्यास ते हक्कदार नसतील. 'या एजीएमचे आयोजन व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हिसी") / अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स

("ओएव्हिएम") सुविधेद्वारा वरण्यात वेणार असल्यामुळे बॅलट पेपरद्वारा मतदानाकरिता सुविधा एजीएममध्ये उपलब्ध नाही. ज्या सदस्यांची नावे कट-ऑफ तारखेनसार डिपॉझीटरिजद्वारा ठेवण्यात आलेल्या सदस्यांच्या नोंदवहीत अभिलिखित आहेत तेच केवळ "रिमोट ई-वोटींग" सविधेचा लाभ घेण्यास हक्कदार असतील.

सदस्य (ज्यांच्याजवळ डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात तसेच प्रत्यक्ष स्वरुपात भाग आहेत समाविष्ट) जे याआधीच "रिमोट ई-वोटींग"करिता "सीडीएसएल"कडे नोंदणीकृत आहेत ते मतदान करण्याकरिता त्यांच्या विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करु शकतील आणि सदस्य (ज्यांच्याजवळ डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात तसेच प्रत्यक्ष स्वरुपात भाग आहेत समाविष्ट) जे "रिमोट ई-वोटींग"करिता "सीडीएसएल"कडे

नोंदणीकृत नाहीत ते कंपनीच्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेली प्रक्रिया पाह् शकतील. वार्षिक अहवालासंबंधित प्रश्न उपस्थित करणे / स्पष्टीकरण मागणे याकरिता प्रक्रिया एजीएमचे आयोजन "व्हिसी" / "ओएव्हिएम" सुविधेद्वारा होत असल्यामुळे, जे सदस्य कंपनीच्या वार्षिक अकाउंट्स संबंधित कोणतीही माहिती प्राप्त करु इच्छित असल्यास त्यांना विनंती करण्यात वेते की त्यांनी

त्यांचे नाव, संपूर्ण १६ डिजीट डिमॅट अकाउंट नं. / फोलिओ नं., ईमेल पत्ता व मोबाईल नंबर नमृद करुन,

सभेच्या किमान दहा (१०) दिवस आधी investorsgrievances@pcstech.com वावर इंमेल करावेत, केवळ शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा तत्पूर्वी investorsgrievances@pcstech.com यावरुन सदस्यांद्वारा स्वीकारलेल्या विनंत्या विचारात घेण्यात येतील व ईमेल / फोन कॉलद्वारा एजीएमच्या पूर्वी / तारखेपर्यंत त्यांना प्रतिसाद देण्यात येईल. ेज्या सदस्यांना एजीएममध्ये त्यांची मते मांडावयाची असल्यास किंवा प्रश्न विचारावयाचे असल्यास ते स्वतः १६ सप्टेंबर, २०२१ (स.०९:०० वा भाप्रवे) पासून ते १८ सप्टेंबर, २०२१ (सार्य ०५:०० वा भाप्रवे) पर्यंत investorsgrievances@pcstech.com यावर त्यांचे नाव, डीपी आयडी व क्लाईट आयडी / फोलिओ नंबर, पॅन, मोबाईल नंबर नमूद करुन त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्यावरुन विनंती पाठवृन "स्पीकर" म्हणून नोंदणी करु शकतील. ज्या सदस्यांनी "स्पीकर" म्हणून त्यांची नोंदणी केलेली आहे त्यांनाच केवळ एजीएममध्ये त्यांची मते मांडावयास / प्रश्न विचारावयास अनुमती देण्यात येणार आहे, कंपनी एजीएमकरिता उपलब्ध वेळेत अवलंबून असलेल्या "स्पीकर्स"ची संख्या मर्यादित ठेवण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत. या प्रयोजनार्थं ज्या सदस्यांकडे कट-ऑफ तारीख असलेल्या १५ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रमाणे कंपनीचे भाग आहेत आणि "स्पीकर" म्हणून स्वतःची नोंदणी केलेली आहे त्यांना एजीएममध्ये त्यांची मते मांडण्यास किंवा

प्रश्न विचारण्यास अनुमती देण्यात येणार आहे व ते त्यांना एजीएममध्ये कॅमेरा ॲक्सेसबाबत परवानगी द्यावी "व्हिसी" / "ओएव्हिएम" सुविधेद्वारा एजीएममध्ये हजर राहण्याकरिता प्रक्रिया

सदस्य त्यांचा "रिमोट ई-वोटींग" लॉगइन अधिकारपत्रांचा वापर करुन www.evotingindia.co.in यावर "सीडीएसएल" द्वारा तरतृद केलेल्या एजीएमची लाईव्ह वेबकास्ट पाह् शकतील किंवा "व्हिसी" , "ओएव्हिएम" सुविधेद्वारा एजीएममध्ये हजर राहण्यास सक्षम असतील. कृपया नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना www.evotingindia.co.in वावरुन सुद्धा प्रवेशयोग्य आहे. जे सदस्य आधीच "ई-वोटींग"करिता "सीडीएसएल"कडे नोंदणीकृत आहेत ते कंपनीच्या एजीएममधील नमूद केलेली प्रक्रिया पाह् शकतील. जर तुमच्याकडे एजीएममध्ये हजर राहणे व "सीडीएसएल ई-वोटींग सिस्टम"संबंधित कोणत्याही शंका किंवा तकारी असल्यास, तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com यावर ईमेल करु

शकाल किंवा ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२ / ४३ यावरुन संपर्क साधू शकाल. इलेक्ट्रॉनिक प्रणालीहारा मतदानाकरिता सुविधेसंबंधित सर्व तक्रारी श्री राकेश दळवी, वरीष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझीटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल"), "ए" विंग, २५वा मजला, मॅरॉथॉन फ्युचेरक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पू), मुंबई-४०००१३ यांना संबोधित असाव्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com यावर इंमेल पाठवता येईल किंवा ०२२-२३०५८५४२ / ४३ यावरुन संपर्क साधता येईल.

> पीसीएस टेक्नोलॉजी लिमिटेड करिता मेहल मोनानी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

मंडळाच्या आदेशाद्वारा

त्रेचाळीस फक्त) आणि त्यावरील व्याज अशा सर्व रक्तमेच्या अधीन राहील.

ईमेल : investorsgrievances@pcstech.com ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान माहिती व बुक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची **४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (४० वी एजीएम)** ४० व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत बुधवार, दि. २२ सप्टेंबर, २०२० रोजी द १२.३० वा. आयोजित केली आहे.

कोविड-१९ महामारी सुरु असणे, सामाजिक अंतर व्याख्येचा अवलंब आणि जनतेच्या हालचालीवर आलेल्या प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ आणि इतर सर्व संबंधित सर्क्युलर्स (एकत्रित ''एमसीण सर्क्युलर्स'' असा उल्लेख) आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी अनुक्रमे सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ (एकत्रित ''सेबी सर्क्यलर्स'' असा उल्लेख) अनसरुन आणि कंपनी अधिनियम, २०१३ आणि सिक्यरिटीज . ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५'') च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी बुधवार २२ सप्टेंबर, २०२१ रोजी द. १२.३० वा (भाप्रवे) रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("व्हिसी/ओएव्हीएम") मार्फत घेण्यात येणार आहे.

एजीएमला बोलविणाऱ्या सुचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल (''वार्षिक अहवाल'') हा एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी रेग्युलेशन्स अनुसार डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् ''डीपी'')/कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि ''आरटीए'') कडे ई–मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदाना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत २१ ऑगस्ट २०२१ गोजी पाठविण्यात आला आहे. डीपी/कंपनी/आस्टीएकडे दीमेल पत्ते न नोंटविलेल्याच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतुकरिता सभासद investorsgrievances@pcstech.com वरील कंपनीच्या ईमेल आयडीवर त्यासाठी विनंती पाठवू

ज्या सभासदांना अद्यापही त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना खालील लिंक https://www.bigshareonline.com/investorRegistration.aspx येथे नोंदविण्याची विनंती करण्यात येते आहे.

कंपनीची ४० वी एजीएम व वित्तीय वर्ष २०२०-२०२१ यांकरिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.pcstech.com वर उपलब्ध आहे व सदर स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे बुक क्लोजर दिनांक :

सेंबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० सहवाचन कंपनी कायदा. २०१३ च्या अनच्छेद ९१ अंतर्गत सचना याद्वारे पढे देण्यात येते की, सभासदांचे रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार १५ सप्टेंबर, २०२१ पासून बुधवार २२ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद

ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मतदान:

कंपनीला डलेक्टॉनिक माध्यमाने त्यांच्या मतदानाचा हक्क वापरण्यासाठी सुविधा सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे आणि कामकाज सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या ई-मतदान सुविधेमार्फत करता येईल.

परोक्ष ई-मतदानाच्या दरम्यान **निर्धारित तारीख म्हणजेच १५ सप्टेंबर, २०२१** रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करु

- ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मतदानाकरिता सक्षमता असलेल्यांकरिता निर्धारित तारीखा दि. १५ सप्टेंबर
- परोक्ष ई-मतदानाची सुरुवात रविवार, दि. १९ सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल परोक्ष ई-मतदान मंगळवार, दि. २१ सप्टेंबर, २०२० रोजी सायं, ५,०० वा. (भा. प्र. वे.) बंद होईल
- ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानामार्फत अगोदर त्यांचे मतदान केलेले आहे, ते सभेला हजर राहु शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार नाही
- सदर एजीएममध्ये आयोजित मतदान व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत करावे व एजीएममध्ये बॅलोट पेपर मार्फत मतदान करण्याची सुविधा उपलब्ध
- ज्या सभासदांची नावे निर्धारित तारखेस डिपॉझिटरीतको असलेल्या सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त परोक्ष ई-मतदान सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील

सभासद (ज्यांनी डिमटेरियलाईज्ड स्वरुपात तसेच प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांसह) ज्यांनी ई-मतदानासाठी सीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केलेली आहे ते मतदान करण्यासाठी त्यांचा विद्यमान यजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात आणि सभासद (ज्यांना डिमटेरियलाईज्ड स्वरूपात तसेच प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांसह) ज्यांनी ई-मतदानाकरिता सीडीएसएल कडे नोंदणी केलेली नाही ते कंपनीच्या एजीएम सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करु शकतात. प्रश्न विचारण्याकरिता प्रक्रिया/वार्षिक अहवालाच्या संबंधात स्पष्टीकरण:

एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित करून सभासद कंपनीच्या ईमेल वर investorsgrievances@pcstech.com वर विनंती पाठवून वार्षिक अहवाल कमाल दहा (१०) दिवसांच्या आत त्यांचे नाव निर्देशित करून, संपूर्ण १६ डिजीट डिमॅट खाते क्र./फोलिओ क्र., ईमेल आयडी व मोबाईल क्र. यावर विनंती करावी. केवळ त्याच सभासद यांच्याकडून nvestorgrievances@pcstech.com वर शनिवार, दि. ११ सप्टेंबर, २०२१ रोजी पूर्वी एजीएमच्ये तारखोस ईमेल/दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

ज्या सभासदांना एजीएम दरम्यान प्रश्न विचारायचे असतील त्यांनी १६ सप्टेंबर, २०२१ (स. ९.०० भाप्रवे) पासून १८ सप्टेंबर, २०२१ (सायं. ५.०० भाप्रवे) पर्यत investorgrievances@pcstech.com येथे त्यांचे नाव, डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी/फोलिओ नंबर, पॅन, मोबाईल नंबर नमूद करुन त्यांच्या नोंदविलेल्या ईमेल पत्यावरुन त्यांची विनंती पाठवून स्पिकर म्हणून स्वतःची नोंदणी करु शकतात. ज्या सभासदांनी स्पिकर म्हणून स्वतःची नोंदणी केली आहे त्यांनाच फक्त एजीएम टरम्यान त्यांचे प्रश्न विचारण्याची /प्रत प्रदर्शित करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कपंनीने एजीएमसाठी वेळ उपलब्धतेव अवलंबून स्पिकर्सच्या संख्येवर प्रतिबंध करण्या हक्क राखून ठेवला आहे.

ज्या सभासदांनी निर्धारित तारीख अशा १५ सप्टेंबर, २०२९ रोजीस कंपनीचे शेअर्स धारण केलेले आहेत आणि स्पिकर म्हणून स्वतःची नोंदणी केली आहे त्यांना एजीएम दरम्यान प्रश्न विचारण्याची/मत प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येईल आणि त्यांना एजीएम दरम्यान कॅमेरा वापरण्याची परवानगी देण्यात येईल व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची प्रक्रिया:

मभामटांना व्हीमी/ओएव्हीएम मार्फत किंवा त्यांचे परोक्ष ईमतटान लॉगईन केडेन्शियल वापरन www.evotingindia.com येथे सीडीएसएल द्वारे पुरविलेल्या एजीएमच्या लाईव्ह वेबकास्ट मार्फत प्जीएमला हजर राहणे शक्य होईल. कृपया नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना www.evotingindia.com . वर सुध्दा पाहता येईल. ज्या सभासदानी ई–मतदानासाठी सीडीएसएल कडे अगोदर नोंदणी केली आहे ते मतदान करण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात आणि ज्या सभासदान ई-मतदानासाठी सीडीएसएल कडे नोंदणी केलेली नाही ते कंपनीच्या एजीएम सूचनेत नमूद प्रक्रियेचा संदर्भ होव शकतात. जर तम्हाला सीडीएसएल ई-मतदान सिस्टमवरुन ई-मतदान आणि एजीएमला हजर राहणाच्या संदर्भात

कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com येथे ईमेल लिहू शकतात किंवा ०२२–२३०५८७३८ आणि ०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क करु शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणतीही तक्रार श्री. राकेश दळवी, सिनि. मॅनेजर, सीडीएसएल, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स. मफतलाल मिल कंपाऊंडस्, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०००१३ यांना कळवू शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ईमेल पाठवावा किंवा ०२२

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २३/०८/२०२१

२३०५८५४२/४३ वर फोन करावा.

पीसीएस टेक्नोलॉजी लिमिटेडकरिता मेहल मोनानी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

मंडळाच्या आदेशान्वये

The spirit of Mumbai is now 93 years old!

जाहीर सूचना

माझे अशिल मोतीबाग, ११८/११९, स्वामी

विवेकानंद रोड, अंधेरी (पश्चिम). मंबई-४०० ०५८ येथे पत्ता असलेले **''शेठ त्रिभोवनदास**

गिरधर चॅरिटी ट्रस्ट'' (संक्षिप्त रित्या सदर

न्यास), न्यास नोंदणी क्र. ए-३६४, (मुंबई),

यांच्यावतीने आणि आदेशाने सर्वसामान्य

जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, त्यांना

त्यांचा ८ मे, २०२१ रोजीचा पत्राद्वारे एक श्री

दिपक हिम्मतलाल ठक्कर, रहिवासी

लजपतराय रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-

४०० ०५६ येथे स्थित सदर न्यासचे

त्रिभोवनदास गिरधर निवास ज्ञात बिल्डिंग चा

१ला मजल्यावरील ब्लॉक क्र. १४ च्या संदर्भात

जे मयत श्रीम. चंदनबेन व्रजलाल वाघानी,

मयत असून, चे नावे असून, मयत श्रीम.

चंदनबेन व्रजलाल वाघानी यांचे कायदेशीर

वारसदार असलेले श्री. दिपक हिम्मतलाल

ठक्कर यांचे नावे भाडेपट्टा अधिकार हस्तांत

श्री. दिपक हिम्मतलाल ठक्कर यांना कळविले

आहेत की, सध्या भाडेपट्टा त्यांचे काकी मयत

श्रीम. चंदनबेन व्रजलाल वाघानी यांचे नावे

आहे, जे मुंबई येथे २७.०८.१९७८ रोजी निधन

झाले. त्याने पुढे कळविले की ते सध्याचे

तारखेवर मयत श्रीम. चंदनबेन व्रजलाल

वाघानी यांचे एकमेव हयातीत वारसदार आणि

कायदेशीर प्रतिनिधी आहे. ते त्यांचे काकी मयत

श्रीम. चंदनबेन व्रजलाल वाघानी यांचे

सोबात तीचे आयुकाळात वरील नमूद खोली

मध्ये राहत होते आणि आजही राहत आहे आणि

त्यांचे निधनानंतर ते सदर ब्लॉक क्र. १४ मध्ये त्यांचे कुटुंब सह राहत आहे आणि वरील नमद

खोली वर कोणताही व्यक्ती त्याचा/तिचा

वरील नमूद परिस्थिती अन्वये, माझे अशिल,

सदर न्यास त्रिभोवनदास गिरधर बिल्डिंग,

लजपतराय रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-

४०० ०५६ मधील सदर ब्लॉक क्र. १४ च्या

संदर्भात श्री. दिपक हिम्मतलाल ठक्कर यांचे

नावे भाडेपट्टा अधिकार हस्तांतर करणे संबधित

याद्वारे सर्वांकडून जे कोणी ही संबंधित असेल,

किंवा मयत श्रीम. चंदनबेन व्रजलाल वाघानी

यांचे कुटुंबाचे सदस्य असल्याचे दावा करणारे

कायदेशीर प्रतिनिधी किंवा त्रयस्थ पक्षकार

हितसंबंध, हक्क, दावा किंवा आक्षेप असलेले

कोणाही, पोचपावती सह माझ्या कार्यालयात

त्याचा/तिचा/त्यांच्या दावा आक्षेप ह्या

सूचनेची १५ दिवसांत आत कोणतेही हक्क, दावा

आणि आक्षेप मागवित आहे. जर वरील नमुद

कालावधीत दावा आणि आक्षेप नाही

मिळाल्यास तर माझे अशिल "शेठ

त्रिभोवनदास गिरधर चॅरिटी ट्रस्ट'' सदर

ब्लॉक क्र. १४ चा हस्तांतर करणे करिता श्री

दिपक हिम्मतलाल ठक्कर यांचे अर्जावर

व्यवहार करण्यास मुक्त असेल, आणि त्या नंतर

भाडेपटट्याचे सदर हस्तांतर करण्यासाठी दावा

आणि आक्षेप नसल्याचे गृहित धरण्यात येतील

आणि केणत्याही परिस्थिती दावे स्विकारले

सही/-

प्रशांत जे. पंडित

वकील, मुंबई उच्च न्यायालय,

२०१, २रा मजला, साई भवन

१४१/१४५, प्रिन्सेस स्ट्रिट, बँक ऑफ

advprashantpandit@gmail.com

इंडिया राऊंड बिल्डिंगचा बाजुला,

मरिन लाईन्स, मुंबई-४०० ००२.

फोन : ९८१९३१०२५५

दिनांक : २४/०८/२०२१

जाणार नाहीत.

ठिकाण:मुंबई

आणि/किंवा वारसदार किंवा

दाव्याचे आक्षेप नाही आहे.

करण्याकरिता एक अर्ज मिळाले आहे.

FREE PRESS

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. १) श्री. जय शंकर प्रसाद पेंकज आणि २)सौ. बरखा बोरडिया (मालक) हे एक्झॉसीट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग **सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी)** चे सभासद असून गोरेगाव, मुंबई येथील ओबेरॉय एक्झॉसीट या सदर इमारतीमधील लोअर बेसमेंट लेव्हलमधील दोन कार पार्किंग स्पेस धारक क्र.३७० व ३७१ चे अनन्य हक्क सह ओबेरॉय एक्झॉसीट, ओबेरॉय गार्डन ससीटी, मोहन गोखले रोड गोरेगाव(पूर्व), मुंबई ४०००६३ येथील टॉवर-सीमधील मोजमापीत अंदाजे १०८१ चौ.फीट(चटई क्षेत्र) फ्लॅट क्र.१०२ चे मालक असून चांगले आणि पूरक हक्क्दार व परिपूर्ण कब्जेदार व ताबेदार असून सदर सोसायटीचे सभासद आणि सदर सोसायटीद्वारे जारी १ जुलै, २०१९ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र.५०८ मध्ये संलग्नीत विभिन्न शेअर क्र.५०७१ ते ५०८० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी ह.५०/-चे दहा शेअर्स धारक आहेत. (सदर फ्लॅट**,** सदर कार पार्किंग स्पेस आणि सदर शेअर्स आणि सदर सोसायटीचे यानंतर सदर मिळकत असा उल्लेख). मालकांनी स्पष्ट आणि पननयोग्य नामाधिकार, सर्व भार आणि कारणीभत शंकांपासन मक्त. सदर मिळकत आमच्या अशिलांना विक्री व हस्तांतर करण्याचे मान्य

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीवर किंवा मध्ये कोणताही दावा जसे की विक्री, भेट, भाडेपट्टा, अदलाबदल, विभागणी, गहाण, प्रभार धारणाधिकार, वारसा, विश्वस्त, निर्वाह, कब्जा परवाना, सुविधाधिकार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १०१, पहिला मजला, नव सरस्वती सदन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. राम मारुती रोड, टीजेएसबी बँकमोर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२ येथे पुष्ठचर्थ दस्तावेजीय . गगव्यांसह या सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ . दिवसांत कळवावे, अन्यथा वरीलसदर व्यवहार पूर्ण करतील आणि कोणाचेही दावे असल्यास ते सर्व त्यागीत मानले जातील.

२४ ऑगस्ट, २०२१ रोजी

वकील अणि सॉलिसिटर्स

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. नितीन विरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यकडुन जीवराज बोरिचा मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ येथे स्थित असलेले आणि वसलेले मुंबई शहराचा नोंदणीकृत जिल्ह्यातील लोअर परेल विभागाचा सी.एस.क्र.१/६३ व ६४ धारक जमिनीच्या प्लॉटवर उभी लोधा ब्लेसिमो अशा ज्ञात इमारतीच्या बी विंगमधील ४०व्या मजल्यावरील निवासी फ्लॅट धारक क्र. ४००२ त्यासह २ कार पार्किंग स्पेसेस धारक क्रमांक ३१३ व ३१४ खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

कोणात्याही व्यक्ती ज्यांना सदर परिसर किंवा त्याच्या संदर्भात कोणताही दावा जसे की विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, निर्वाह कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, जप्ती हितसंबंध किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी ते कृपया निमनस्वाक्षरीकारांना ४/५/६, तळमजला, ''ओ'' बिल्डिंग. दामजी लक्ष्मीचंद इस्टेट, (डी.एल.जैन कंपाऊंड), डॉ.बी.ए.रोड, चिंचपोकळी - (पू), मुंबई - ४०० ०१२ दस्तावेजीय पुराव्यांसह सदर सूचनेपासून १४ दिवसांच्या आतं लेखी स्वरूपात अकाऊंटेबल पावती किंवा नोंदणीकत ए/डी पोस्टद्वारे कळवावेत. कसुर केल्यास व्यक्तींचे कोणतेही दावे असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि तसे असल्यास त्याच्या संदर्भाशिवाय सदर परिसराची विक्री/हस्तांतर केले जाईल.

मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजी. (अनुज बालिया) वकील

RELIANCE

सभासदाना सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, केवळ ई-व्होटींग सुविधेमार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता **रिलायन्स पॉवर लिमिटेड** ('कंपनी') च्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. १२.३० वा. (भा.प्र.वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ ची सक्युर्लस व दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ चे सेबी सक्युर्लस यांच्या अनुपालनांत केवळ **व्हीसी/ओएव्हीएम** मार्फत एजीएम घेतली जाईल. प्रतिपत्री नियुक्तीची सुविधा एजीएमसाठी उपलब्ध नसेल. ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी किंवा सीडीएसएल/एनएसडीएल (''डिपॉझिटरीज'') कडे नोंदवलेले आहेत त्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल २०१९-२० सह एजीएमची सूचना पाठवण्यांत येत आहे आणि ती कंपनीची वेबसाईट www.reliancepower.co.in आणि स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर आणि केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक), रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटच्या वेबसाईट www.kfintech.com वर सुध्दा उपलब्ध असेल.

कोणतेही सभासद प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करत असल्यास ते त्यांचा ई-मेल आयडी त्यात दिलेल्या निर्देशांनुसार कंपनीची वेबसाईट www.reliancepower.co.in वर नोंद्वू शकतात आणि कोणी सभासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने शेअर्स धारण करत असल्यास ते संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस ''डीपीज'' कडे ई-मेल ॲड्रेज नोंदवू/आद्यतन करु शकतात.

ई-एजीएम घेण्याकरिता व ई-व्होटींग सुविधा पुरविण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून कंपनीने केफिनटेक ची सेवा नियुक्त केली आहे. सभासद शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) पासून सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत ऑनलाईन पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटींग कालावधीच्या शेवटी, सुविधा निष्क्रिय केली जाईल. जे एजीएम ला उपस्थित असतील व ज्यांनी आधी त्यांचे मत दिले नसेल त्या सभासदांसाठी एजीएम मध्ये सुध्दा ई-व्होटींगची सुविधा उपलब्ध केली जाईल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई–व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला उपस्थित राह्/त्यात सहभागी होऊ शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यात हक्कदार नसतील.

केवळ ७ सप्टेंबर, २०२१ ह्या कट ऑफ डेट रोजीस ज्यांची नावे सभासदांना नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत (इलेक्ट्रॉनिक भागधारणा बाबत) नोंदवली असतील फक्त तेच रिमोट ई–व्होटींगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. सभासद फक्त एकाच प्रकारे मतदान करू शकतील म्हणजे एकतर रिमोट ई-व्होटींगने किंवा एजीएम मध्ये ई-व्होटीगने.

जे सभासद प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करतात किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले नसतील किंा कंपनीने इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सुचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि ७ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ते एजीएमच्या सूचनेतील प्रक्रियेनुसार लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतात.

सभासदांनी कृपया एजीएम मध्ये हजर राहणे, रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्याशी संबंधित एजीएमच्या सूचनेत मांडलेले सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचावेत.

ई-व्होटींग शी संबंधित कोणत्याही चौकशा/तक्रारी असल्यास त्या कंपनी सेक्रेटरीकडे reliancepower.investors@relianceada.com किंवा evoting@kfintech.com वर ईमेल ने कराव्यात किंवा +९१ ४० ६७१६ १५०० वर कॉल करावा किंवा कृपया केफिनटेक ची वेबसाईट https://evoting.kfintech.com वर उपलब्ध हेल्प आणि एफएक्युज सेक्शन ला भेट द्यावी किंवा टोल फ्री क्र. १८०० ३०९ ४००१ वर कॉल करावा.

रिलायन्स पॉवर लिमिटेड साठी

व्हाईस प्रेसिडेंट - कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

मुरली मनोहर परोहित

दिनांक : २४.०८.२०२१

ठिकाणः मुंबई

रिलायन्स पॉवर लिमिटेड सीआयएनः एल४०१०१एमएच१९९५पीएलसी०८४६८७

ठिकाणः मुंबई

दिनांकः २३ ऑगस्ट, २०२१

नोंद. कार्यालयः रिलायन्स सेंटर, तळ मजला, १९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलॉर्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१.

द्.: +९१ २२ ४३०३ १०००, फॅक्स: +९१ २२ ४३०३ ३१६६ वेबसाईटः www.reliancepower.co.in, ईमेलः reliancepower.investors@relianceada.com

सूचना घ्यावी की, मी, वकील हर्ष लक्ष्मीकांत बेहानी, जिमन किंवा मैदानाचे ते सर्व भाग व विभाग त्यासह त्यावररील उभी रचना, जी याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेला आहे (मिळकत)त्याचे नामाधिकार तपासत आहेत.

जाहीर सूचना

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना मिळकतीवर वारसाहक, शेअर, विक्री, गहाण भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा, किंवा भार असे अन्यकाही दावे किंवा हक असल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना पुष्ठ्यर्थ मूळ दस्तावेजांच्या नोटराईझ्ड प्रमाणित प्रतींसह या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७(सात) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण करतील, जर दावे असल्यास ते त्यागित समजले जातील आणि माझ्या अशिलावर बंधनक्कारक नसेल.

मोजमापित अंदाजे १७३ चौरस मीटर्स आणि गाव चेंबूर, तालुका कुर्लाचा सीटी सर्वे

मुंबई-४०००६४

क्र.१६५७ व १६५७/१ धारक मुंबई शहर आणि मुंबए उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप-जिल्ह्यातील व्ही.एन.पुरव मार्ग, चेंबूर, मुंबई येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित जिमन किंवा मैदानाचे ते सर्व भाग व विभाग त्यासह त्यावररील उभी रचना. सही / -

हर्ष एल.बेहानी दिनांक २४ ऑगस्ट, २०२१ १, तळमजला, शांतीकुंज, ५६, आनंद रोड, मालाड पश्चिम,

೧SBI भारतीय स्टेट बैंक state Bank of India

एसएमई डोंबिवली इंडस्ट्रियल ईस्टेट शाखा, एम.आय.डी.सी. फेज-।, डोंबिवली (पू.), जि. ठाणे-४२९२०३. द्र. ०२५१२८०२८५९

कब्जा सूचना

[नियम ८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट **बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १०.०६.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. राशी एंटरप्रायझेस प्रोप्रायटर श्री. भरत तेजपाल धरमशी आणि हमीदार श्री. तेजपाल **धरमशी आणि सौ. प्रभावती धरमशी** यांस सचनेतील एकण नमद रक्कम म्हणजेच रु. २,०९,३६.५७९.००/ - (रुपये दोन करोड नऊ लाखे छत्तीस हजार पाचशे एकोणऐंशी मात्र) दि. १०/०६/२०२१ रोजीस च्यासह देयाच्या अंतिम तारखेपर्यंत मासिक दराने चक्रवाढीने पूढील व्याज आणि इतर प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून . निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये <mark>२१ ऑगस्ट, २०२१</mark> रोजी घेतला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रु. २,०९,३६.५७९.००/ - दि. १०/०६/२०२१ रोजीस च्यासह देयाच्या अंतिम तारखेपर्यंत गसिक दराने चक्रवाढीने पढील व्याज आणि इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतृदीनुसार कर्जदारांचे लक्ष

स्थावर मिळकतीचे वर्णन

भाग-। सर्व प्रकाराच्या मशिनरी, फर्निचर आणि फिक्चर्स, स्टॉक बुक डेब्थ आणि येणीचे जंगमगहाण भाग-II

फ्लॅट क्र. ७, २रा मजला, सुयोग अपार्टमेंट सीएचएस लि., एस.एन. रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-8000Co. दिनांक: २१.०८.२०२१ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया

RELIANCE

Infrastructure

सभासदांना सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, **रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड** (''कंपनी'') च्या सभासदांनी ९२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही फक्त -मतदान सुविधेमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी **व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/इतर ऑडिओ** व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') मार्फत मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. २.०० वा. (भाप्रवे) घेण्याचे नियोजित आहे. एजीएम फक्त कंपनी अधिनियम २०१३ आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०१३, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर आणि दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीच्या सेबी सर्क्युलरच्या तरतुर्दीच्या अनुपालनात फक्त व्हीसी/ओएव्हीए मार्फत घेण्यात येईल. प्रतिपत्री नियुक्तीची सुविधा एजीएमसाठी उपलब्ध होणार

एजीएमच्या सुचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ हा फक्त कंपनी किंवा सीडीएसएल/एनएसडीएल (''डिपॉझिटरीज'') कडे ई-मेल पत्ते . नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे आणि तो कंपनीची वेबसाईट www.rinfra.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक), रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट याची वेबसाईट www.kfintech.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले कोणीही सभासद त्यातील दिलेल्या माहितीच्या अवलंब करून कंपनीची वेबसाईट www.rinfra.com वर त्यांचे ईमेल आयडी नोंदव शकतात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद त्याच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् ''डीपीएस'') कडे इलेक्टॉनिक माध्यमाने ईमेल पत्ते नोंदव/अपलोड करू शकतात.

कंपनी ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी ई-एजीएम घेण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून केफिनटेक च्या सेवेसह जोडली गेली आहे. सभासद शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) पासून सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत अॉनलाईन त्यांचे मतदान करू शकतात. दरस्थ ई-मतदानाचा कालावधी संपल्यानंतर सुविधा बंद करण्यात येईल. ई-मतदानाची सुविधा जे सभासद एजीएमला हजर आहेत आणि ज्यांनी अगोदर मतदान केलेले नाही त्यांच्यासाठी एजीएम च्या दरम्यान सुध्दा उपलब्ध करण्यात येईल. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/सहभागी होऊ शकतात. मात्र पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत

फक्त तेच सभासद ज्याची नावे ''कट ऑफ तारीख'' म्हणजेच ७ सप्टेंबर, २०२१ रोजीस सभासद रजिस्टार किंवा डिपॉझिटरीजकडे असलेल्या लाभकारी मालकांच्या रजिस्टारमध्ये (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) नोंदविलेली असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. संयुक्त धारकांच्या बाबतीत नावाच्या क्रमात वरचा असलेला संयुक्त धारक मत देण्यार हकदार असेल. सभासद फक्त एकाच प्रकारे मतदान करू शकतील म्हणजे एकतर रिमोट ई-व्होटींगने किंवा एजीएम मध्ये ई-व्होटीगने.

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आहेत किंवा ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत किंवा कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनीने इलेक्ट्रॉनिकली सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि ''कट ऑफ तारीख'' म्हणजेच १६ जून, २०२० रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते एजीएमच्या सूचनेतील प्रक्रियेनुसार लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

सभासदांनी कृपया एजीएम मध्ये हजर राहणे, रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्याशी संबंधित एजीएमच्या सूचनेत मांडलेले सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचावेत.

संदर्भात कोणतीही चौकशी/तक्रार rinfra.investor@relianceada.com evoting@kfintech.com येथे इंमेल पाठवून किंवा +९१ ४० ६७१६ १५०० येथे फोन करुन कंपनी सचिवांना कळवू शकता किंवा केफिनटेक ची वेबसाईट https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध हेल्प आणि एफएक्यूज सेक्शन ला भेट द्या किंवा टोल फ्री क्र. (भारत) १८०० ३०९ ४००१ वर संपर्क करावा.

> रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांक : २३ ऑगस्ट, २०२१ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएनः एल७५१००एमएच१९२९पीएलसी००१५३० नोंद. कार्यालयः रिलायन्स सेंटर, तळ मजला, १९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

फोनः +९१ २२ ४३०३ १००० फॅक्सः +९१ २२ ४३०३ ४६६२ वेबसाईटः www.rinfra.com, ईमेलः rinfra.investor@relianceada.com आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) | सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९ः नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट, चेन्नई-६०० ०३१. दूर.: +९१ ४४ ४५६४ ४०००| फॅक्स: +९१ ४४ ४५६४ ४०२२.

जोडपत्र- IV [नियम ८ (१)]

मुंबई, मंगळवार, २४ ऑगस्ट २०२१ | **नव७शक्ति** <mark>११</mark>

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०४.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार, सह कर्जदार भाणि हमीदार १. अकबर जाफर सय्यद, २. रोशनारा अकबर सय्यद, ३. रोशन अकबर सय्यद, ४. <mark>गुडलक ट्रान्सपोर्ट</mark> यांस सूचनेतील नमूद म्हणजेच **दि. १२.०४.२०२१** रोजीची रक्कम **रु**. ६,०७,९६३.७६/- (रुपये सोळा लाख सात हजार नऊशे त्रेसष्ठ आणि शह्यात्तर पैसे मात्र) ची ारतफेड सदर सचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना रण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांन . प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (४) अंतर्गत प्तहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये <mark>२० ऑगस्ट, २०२१</mark> रोजी घेतला आहे.

वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह त्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट** बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) यांस क्कम रु. १६,०७,९६३.७६/- (रुपये सोळा लाख सात हजार नऊशे त्रेसष्ठ आणि शह्यात्तर पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव कोन. नोंदणीकृत जिल्हा ठाणे च्या ग्रामपंचायत हद्दीमधील गाव-कोन, जिल्हा-ठाणे येथे वसलेल्या असलेल्या आणि स्थित सर्व्हे क्र. २४६/१, २४६/२, २४७/१,२,५ धारक जिमन येथील स्थित न्यु कोन सोसायटी बिल्डिंग क्र. ७ को- ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात सोसायटीमधील न्यु कोण कॉम्प्लेक्स अशा ज्ञात कॉम्प्लेक्समधील बिल्डिंग क्र. ७ मधील तळमजल्यावरील दुकान क्र. ११, मोजमापित ६७७ चौ.फट बिल्टअप क्षेत्र असलेल्या समाविष्टीत मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध : दक्षिण: कल्याण भिवंडी रोड, उत्तर: सर्व्हे क्र. २४३, पूर्व: उल्हास क्रीक आणि न्यु ब्रिज, पश्चिमः सुर्या सॉ मिल्स.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: २०-०८-२०२१ ठिकाणः ठाणे आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड कर्ज खाते क्र.: १२४५०६१८, आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) २७९१६४२८ आणि ३३९९११८७

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, द उषा दर्शन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ६ नोव्हेंबर, १९९१ रोजीच्या नोंदणी क्र बीओएम/डब्ल्यूबी/एचएसजी/ टीसी/३३२ च्या प्रमाणपत्रान्वये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, १९६० च्या तरतुदींतर्गत इन्कॉर्पोरेट, टेनंट को-पार्टनरशीप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ग्रीन पार्क, न्यू लिंक रोड लगत, शांतीराम (म्हाडा) जवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ **(सोसायटी)** यांचे याखालील लिखीत **पहिल्या परिशिष्टात** अधिक तपशीलवारपणे नमूद जिमन (जिमन) त्यासह याखालील लिखीत **दसऱ्या परिशिष्टात** नमूद इमारत क्र. ६ **(इमारत)** करिता नामाधिकार तपासत आहोत. जमिन व इमारतीचे यानंतर **मिळकत** असा उल्लेख

आम्ही कळवतो की, जिमन ही २६ मे, २०१६ रोजीच्या अमेडेंड प्लान्स अफ्रव्हल क्र. सीएच ई/८८०७/बीपी (डब्ल्यूएस)/एपी अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे मंजूर उप-प्लॉट ए चा भाग आहे (अमेंडेड प्लान्स अप्रवहल) आम्ही असे कळवतो की, सोसायटीने इमारत क्र. ६ चा विकास पूर्ण केला आहे आणि त्यासंदर्भात २७ फेब्रुवारी, २०२० रोजीचे फुल ऑक्युपेंसी ॲन्ड बिल्डिंग कंप्लेशन प्रमाणपत्र **(फुल ओ. सी. ॲन्ड बी.सी.सी.)** हे बृहन्मुंबई महानगर पालिकेद्वारे जारी केले आहे.

आम्ही कळवतो की, सोसासायटी ए) याखालील लिखीत **पहिल्या परिशिष्टात** अधिक तपशीलवारपणे नमूद जिमन (जिमन) त्यासह याखालील लिखीत **दसऱ्या परिशिष्टात** नमूद इमारत क्र. ६ (इमारत) च्या संदर्भातील मालकी नामाधिकार आणि जमिन व इमारतीच्या संदर्भात एफएसआय/टीडीआर/विकास पोटेंशिअल, बी) ९० मीटर रुंद बेस्ट कॉलनी रोड पासूनचा सामान्य १२.०० मीटर रुंद अंतरिम एक्सेस रोड वरील, अपरिवर्तनीय मार्गहक्क सी) मोठी जिमन जसे की अंतरिम रस्ता, सामान्य आर. जी व पार्किंग च्या लेआऊटमधील विविध सामान्य सोयी आणि सुविधा, सोसायटीसह सामान्य नॉन-एक्सक्लुझिव्ह तत्वावरील अपरिवर्तनीय हक्क, वापर, हक्क व उपभोगाची हक्कदारी कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकत आणि/किंवा विकास पोटेंशिअल/एफएसआय/

टीडीआर आणि/किंवा त्याचा कोणताही भागासंदर्भात आणि/किंवा सोसायटी किंवा त्यावर किंवा त्यामध्ये किंवा त्याच्याशी करार,विक्री, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, भोगवटा, कब्जा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, लिव्ह आणि लायसन्स, केअर टेकर बेसीस, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, धारणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, हक्क, करर, करारनामा किंवा विलेख, लिखित, मयत, देणगी,उत्तराधिकार, कुतुंब व्यवस्था/वाटाघाटी, वाद, कोर्टाचा आदेश किंवा हुकुम . कंत्राट/करार, विकासहर्क, एफएसआय/टीडीआर किंवा भार याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही शेअर, अधिकार, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी काही असल्यास लिखित स्वरुपात पृष्ठ्यर्थ कागदपत्रीय पुराव्यांसह नोंटराईल सत्य प्रमाणीत प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना आमचे कार्यालय **मे. वाडिया घांदी ॲन्ड कं,** २ **रा** मजला, एन.एम. वाडीया इमारत, १२३ एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ व krishna.moorthy@wadiaghandy.com येथे सदर प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, क्सूर केल्यास अशा व्यक्तींचे कोणताही आणि सर्व असे संबंधीत शेअर, अधिकार, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास त रह करण्यात येतील आणि त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जातील. उपरोक्त संदर्भाचे पहिले परिशिष्ट

(सदर जिमनीचे वर्णन) ए) मुंबई उपनगर जिल्हयातील आणि मालाडच्या सीटी सर्व्हे कार्यालयाच्या हद्दीतील गाव

. गोरेगाव. तालका बोरिवली येथे स्थित असलेले व वसलेले मिळकत नोंदणी कार्डनसार सध्या मोजमापित एकूण २०,३३०.८० चौरस मीटर्स व नामाधिकार विलेखा नुसार मोजमापित एकूण २०,११८.६० चौरस मीटर्स सर्व्हे क्र. ६(भाग), सीटीएस क्र. १/ए/१बी/१, सीटीएस क्र. $\frac{9}{v}$, $\frac{1}{v}$, सीटीएस क्र. $\frac{9}{v}$, सीटीएस क्र. $\frac{9}{v}$, सीटीएस क्र. $\frac{9}{v}$ ोटीएस क्र. १/ए/१/बी/५ आणि बी) मुंबई उपनगर जिल्हयातील आणि गोरेगावचा सीर्ट सर्व्हें कार्यालयाच्या हद्दीतील गाव पहाडी, गोरेगाव (पश्चिम) तालुका बोरिवली येथे स्थित असलेले व वसलेले नामाधिकार विलेखानुसार मोजमापित एकूण ३२,४५९.६० चौरस मीटस्र सीटीएस क्र. १/ए/३/ए, सीटीएस क्र. १/ए/३/बी, सीटीएस क्र. १/ए/३/सी व सीटीएस क्र. १/ए/३/डी, सर्व्हे क्र. १६१(भाग) धारक आणि मोजमापित एकुण ५२,५७८.२० चौरस मीटर्स जमिनीच्या मोठया लेआऊटच्या उर्वरीत भाग अमेंडेट प्लान्स अप्रव्हल अंतर्गत मंजूर उप-प्लॉट ए च्या भागातील संलग्नीत मोजमापित एकूण २,२६७.२१ चौरस मीटर्स जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबध्द पुढीलप्रमाणे

ः मोठया लेआऊट च्या सामान्य रिक्रिएशन मैदान व इमारत क्र. १ दक्षिण व त्यादिशेने : सामान्य १२.०० मीटर रुंद अंतरीम एक्सेस रोड व

इमारत क्र. ३ ः इमारत क्र. ४ए चा विंग बी व सी पूर्व व त्यादिशेने पश्चिम व त्यादिशेने : इमारत क्र. ३ व ४

उपरोक्त संदर्भाचे दुसरे परिशिष्ट (सदर इमारतीचे वर्णन)

तळ मजला + १ ला मजला + २ रा मजला + टेरेस च्या संलग्नित मोजमापि एकूण २,२८१.०५ चौरस मीटर्स बिल्ट अप क्षेत्राचा कम्युनिटी हॉल, फुल ओ.सी. ॲण्ड बी. सी. सी. व अमेंडेड प्लान्स अंतर्गत मंजूर इमारत क्र. ६ जी सदर जिमनीवर उभी इमारत, जीचा इमारतीवरील आणि खालील मोठ्या जिमनीचा भाग आणि वरील लिखित पहिल्या परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे नमूद जमिन

२४ ऑगस्ट, २०२१ रोजी दिनांकीत

वाडीया घांदी ॲण्ड कं कृष्णा बालाजी मूर्थी

कब्जा सूचना स्थावर मिळकतीकरिता

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅकेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनात आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यसमोर नमूद तारखे रोजी मागणी सूचना जारी करून संबंधीत कर्जदार यांस प्रत्येक खात्यसमोर नमूद रक्कम सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सहवाचता नियम ८ अन्वये प्रत्येक खात्यसमोर नमूद तारखे रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅंकेस रक्कम आणि कर्ज करारानुसार त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

अनु.	कर्ज करार	कजेदार/ सह-	मागणी सूचना	थकबाकीत रक्कम	कब्जा	स्थावर मिळकतीचे वर्णन
क्र.	क्र.	कर्जदाराचे नाव	तारिख		घेतलेल्याची	
					तारिख	
१	४८१२४८४२	१) राजिव कबिर हिरानंदनी	१७.०८.२०२०	रु. १३३२४०७३.६३/- (एक करोड तेहेतीस	१८.०८.२०२१	
		२) नर्मता झिकरीया		लाख चोवीस हजार त्र्याहात्तर आणि पैसे त्रेसष्ट		रा मजला, श्री महालक्ष्मी सीएचएसएल, परेल, मुंबई-
		३) शिर्ले कबिर हिरानंदनी		मात्र)		४०००१२ चे सर्व ते भाग आणि विभाग.
2	४९१७१०५४	१) करिम हिबब चौधरी	०६.०४.२०२१	कर्ज खाते क्र. ४९१७१०५४ शी संबंधीत रु.	१८.०८.२०२१	
		२) शरियाझ अहमद चौधरी		१४०१७४९.१०/- (रुपये चौदा लाख एक		५ वा मजला, ए विंग, नूरेजहान कॉम्पेक्स को-ऑपरेटीव्ह
		३) मियाझेमेद चौधरी		हजार सातशे एकोणपन्नास मात्र)		हाऊसिंग सोसायटी, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७० चे
				०५.०४.२०२१ रोजीस		सर्व ते भाग आणि विभाग.
3	४३६९४३५७	१) वसंत व्ही अव्हाद	०८.०४.२०२१	कर्ज खाते क्र. ४३६९४३५७ शी संबंधीत रु.	१८.०८.२०२१	निर्मल नगर, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० येथे
		२) प्रणाली व्ही अव्हाद		८,२४,३८८.६५/- (रुपये आठ लाख चोवीस		स्थित निर्मल लाईफस्टाईल ओपल नावे ज्ञात इमारत फ्लॅट
				हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे पासष्ट		क्र. ३०१, मोजमापित अंदाजे ८५० चौ.फू. चे सर्व ते भाग
				मात्र) ०७.०४.२०२१ रोजीस		आणि विभाग.

सही/-प्राधिकृत अधिकारी स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक करिता